



भारतीय रिज़र्व बैंक
RESERVE BANK OF INDIA
www.rbi.org.in

आरबीआय/२०११-१२/९९

डीजीबीए.जीएडी.क्र. एच-२/४२.०१.०३४/२०११-१२

जुलै १, २०११

प्रति,
सर्व एजन्सी बँका,

माननीय महोदय,

महापरिपत्रक - प्रत्यक्ष कर संकलन - ओएलटीएस

कृपया या विषयावरील अस्तित्वातील सर्व सूचनांचा एकाच जागी पटकन संदर्भ घेणे शक्य व्हावे या हेतूने निर्गमित केलेल्या आमच्या या विषयावरील परिपत्रक क्र. आरबीआय/२०१०-११/८७ दिनांक ०१ जुलै, २०१० चा संदर्भ घ्यावा. आम्ही जून २०११ पर्यंत दिलेल्या महत्वाच्या सूचना समाविष्ट करुन, हे परिपत्रक अद्यावत केले आहे. हे परिपत्रक आमच्या www.mastercirculars.rbi.org.in या वेबसाइटवरूनहि डाऊनलोड करता येईल.

२. कृपया पोच द्यावी.

आपला विश्वासू

(बी. के. मिश्रा)

उप मह व्यवस्थापक

जोडपत्र : पुढीलप्रमाणे

या विभागाला आय.एस.ओ. ९००१२००० प्रमाणपत्र मिळाले आहे.

शासकीय व बँक लेखा विभाग मुख्य कार्यालय, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन समोर, भायखळा I, मुंबई: ४०० ००८
टेलिफोन : (०२२)२३०८ ४१२१, फॅक्स नं. (०२२) २३००० ३७०/२३०१ ६०७२/२३०१ ००९५, ई.मेल : cgmicdgbaco@rbi.org.in

प्रत्यक्ष कर गोळा करण्यावर महापरिपत्रक

परिचय

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) हे देशातील वेगवेगळ्या भागात असलेल्या आयकर आयुक्तांच्या द्वारे विविध प्रत्यक्ष करांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहेत. आयकर अधिनियम, १९६१ आधीन आयकर आयुक्तांवर आयकर आणि निगम कर वगैरे गोळा करण्याची तसेच परत करण्याची जबाबदारी सोपविलेली आहे.

२. प्रिंसिपल चिफ कंट्रोलर ऑफ अकाउंट्स (पीआर.सीसीए) ही सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस च्या लेखा संघटनेचे महाप्राधिकरण आहे. विभागवार रचणे आधीन, पीआर.सीसीए, सीबीडीटी यांना प्रत्यक्ष करासंबंधातील सर्व प्राप्ती आणि परतावे यांच्या लेखाच्या संबंधातील सर्व कार्ये नेमून देण्यात आली आहेत. पीआरसीसीए नवी दिल्लीत बसतात आणि संपूर्ण देशातील झोनल अकाउंट्स ऑफिस (झेडएओज) च्या माध्यमातून प्रचालन करतात. आजच्या स्थितीला विविध ठिकाणी स्थित असलेली २४ झेडओज आहेत.

३. लेखाची मुख्य शीर्षके

आयकर विभागातर्फे गोळा करण्यात येणारे विविध कर पुढील मुख्य शीर्षकांखाली वर्गीकृत केलेले आहेत:

१) निगम कर (सी.टी.)	००२० निगम कर
२) आयकर (आय.टी.)	००२१ निगम कराव्यतिरिक्त उत्पन्नावरील कर
३) संपत्ती कर (डब्ल्यू.टी.)	००३२ संपत्तीवरील कर
४) देणगी कर (जी.टी.)	००३३ देणगीवरील कर
५) उपांत लाभ कर	००२६
६) बँकींग रोख व्यवहार कर	००३६

***मूल्यांकन वर्ष २०१०-११च्या सुरुवातीपासून कराच्या अनुषंगिक फायद्यांना रद्द करण्यात आले आहे.**

(या विषयातील पुढील स्पष्टिकरणासाठी, आवश्यक असल्यास, बँका www.taxmann.com या संकेतस्थळाचा संदर्भ घेऊ शकतात)

४. १ एप्रिल १९७६ पूर्वी, आयकर आणि अन्य प्रत्यक्ष कर भारतीय रिझर्व बँक (आरबीआय), भारतीय स्टेट बँकेच्या शाखा(एसबीआय), सरकारी व्यवहार करणाऱ्या तिच्या सहयोगी संस्था, कोषागारे आणि उप-कोषागारे येथे स्वीकारले जात असत. हे कर जनतेला सोयीस्कररित्या जमा करता यावेत यासाठी ठिकाणे वाढविण्याच्या दृष्टीने, १ एप्रिल १९७६ पासून प्रभावाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांच्या माध्यमातून आयकर आणि अन्य प्रत्यक्ष कर गोळा करण्याची योजना सुरू करण्यात आली.

५. 'प्रत्यक्ष करांसाठी लेखा पद्धती' - सुधारित कार्यपद्धती

(आरबीआय परिपत्रक डीजीबीए.जीडीए. क्र. एच-६८४/४२.०१.००१/२००३-०४ दिनांक जानेवारी ९, २००४)

लेखांकन आणि अहवाल देणे, वित्तप्रेषणातील आणि कागदपत्रे रवाना करण्यातील दिरंगाई वगैरेशी संबंधित विषयांचा अभ्यास केल्यानंतर 'सरकारी लेखावरील कार्यकारी गटा' ने सुधारित कार्यपद्धतीची शिफारस केली जी १ ऑक्टोबर पासून अंमलात आली. रिझर्व बँकेने सीबीडीटी च्या देयांच्या स्वीकृतीसाठी आणि त्याच्या

लेखांकन आणि अहवाल देण्यावरती आपल्या, 'प्रत्यक्ष करांसाठी लेखा पद्धती' या पिक बुकलेट म्हणून जाणल्या जाणाऱ्या प्रकाशनाद्वारे सर्वसमावेशक सूचना निर्गमित केल्या आहेत.

६. प्रत्यक्ष करदात्यांना देण्यात येणाऱ्या ग्राहक सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने, 'प्रत्यक्ष कर लेखांकन पद्धती'च्या पुढील तरतूदींकडे विशेष लक्ष वेधण्यात आले.

(आरबीआय/२००४/१३५ (डीजीबीए.जीएडी.क्र. ११४२/४२.०१.००१/२००३-०४) दिनांक एप्रिल २, २००४)

(१) ओळखचिन्ह देणे : रिझर्व बँकेची प्रदानाची पोचपावती म्हणून कागदी ओळखचिन्ह देण्याबाबत स्पष्ट सूचना असतानाहि, असे दिसून आले आहे कि, मोठ्या प्रमाणात अधिकृत शाखा अशी ओळखचिन्हे देत नाहीत. बऱ्याच ठिकाणी, काहीतरी अनौपचारिक व्यवस्था असते ज्यामध्ये करदात्याला एखाद्या विशिष्ट तारखेनंतर बँक शाखेतून चलान घेऊन जाण्यास सांगितले जाते. काही प्रकरणात पोचप्राप्तीची चलाने सुरक्षितपणे न ठेवता एक उघड्या पेटीत ठेवण्यात येतात. ग्राहकांना कोणतीहि ओळख पटविल्याशिवाय मुक्तपणे चलान उचलण्याची मुभा असते. धनादेश किंवा धनप्रेष जोडून चलन जमा केले असता, धनादेश किंवा धनप्रेषाची रक्कम वसूल झाल्यानंतरच पोचप्राप्तीची चलाने निर्गमित केली जातात आणि त्यामुळे कागदी ओळखचिन्हावर ज्या तारखेला पोचप्राप्ती चलाने तयार ठेवली जातील त्याचा निर्देश असावा म्हणजे निर्धारिती ओळखचिन्हावर दिलेल्या तारखेला पोचप्राप्ती चलान ताब्यात घेण्याची व्यवस्था करतो.

(२) प्राप्ती चलन : स्थानिक क्लियरिंग व्यवस्थेच्या आधारे, निर्धारितीला पोचप्राप्ती चलान ४-५ दिवसात उपलब्ध करून दिले पाहिजे. ठरवून दिलेला प्रतीक्षा कालावधी वाढणार नाही याची शाखानी खात्री केली पाहिजे आणि या बाबतीतील उल्लंघनाकडे रिझर्व बँक गंभीरपणे पाहील. निर्धारितीने संबंधित कागदी ओळखचिन्ह सादर केल्यावर खिडकीतून ते त्याला सुपूर्द करीपर्यंत पोचप्राप्ती चलान काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे हाताळले पाहिजे. कोणत्याहि परिस्थितीत, ग्राहक पोचू शकतील अशा उघड्या पेटीत पोचप्राप्ती चलाने ठेवू नयेत.

(३) पोचप्राप्ती चलानांवर दोन तारखांचे शिक्के : येथे पुनरुच्चार केला जात आहे कि, चलानवर दोन तारखांचे शिक्के असावेत म्हणजे पिक बुकलेटच्या परिशिष्ट -५ मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे चलान आणि साधन 'सादर केल्याची तारीख' आणि साधनाचे उत्पन्न 'वसूल झाल्याची तारीख'.

(४) क्लियरिंगसाठी धनादेशांची स्वीकृती : असे निदर्शनास आले आहे कि, बँका कर स्वीकारताना अन्य बँकेवर दिलेले धनादेश स्वीकारायला नाखुष असतात, परिणामी चार्टर्ड अकाउंटंट/ कर सल्लागार त्यांच्या ग्राहकांच्या वतीने स्वतःचे धनादेश सादर करतात. अन्य बँकांवर दिलेले धनादेश स्वीकारणे ग्राहकांना सोयीचे होईल म्हणून बँकाना असा सल्ला देण्यात येत आहे कि, अन्य बँकेवर दिलेल्या धनादेशासह चलान सादर करणाऱ्या ग्राहकांना परत पाठवू नये.

(५) काय करावे आणि काय करू नये. : पिक बुकलेटच्या परिशिष्ट-६ मध्ये दिलेली काय करावे आणि काय करू नये याची सूची आवश्यकता असल्याप्रमाणे प्रत्यक्ष कर गोळा करण्याच्या कामाशी संबंधित बँक कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. योग्य ते करण्याचा सल्ला आपल्याला देण्यात येत आहे.

७. ऑनलाइन टॅक्स अकाउंटिंग सिस्टिम (ओएलटीएस)

(आरबीआय/२००४/१३५(डीजीबीए.जीएडी.क्र.१००८/४२.०१.०३४/२००३-०४)दिनांक एप्रिल १, २००४, आरबीआय/१४५/२००४/(डिजीबीए.जीएडी.क्र. एच-१०६८/४२.०१.०३४/२००३-०४) दिनांक एप्रिल १६, २००४ आणि आरबीआय/१८४(डीजीबीए.जीएडी.क्र.एच-१११४/४२.०१.०३४/२००३-०४) दिनांक एप्रिल २९, २००४)

७.१ भारतीय रिझर्व बँकेने जानेवारी २००३ मध्ये ओएलटीएसच्या स्थापनेसाठी एक उच्चाधिकार समिती गठित केली होती. उच्चाधिकार समितीने ऑनलाइन टॅक्स लेखांकन पद्धतीसाठी लेखांकनाची कार्यपद्धती सुचविण्यासाठी एक उपसमिती नेमली. सीजीए आणि सीएजी यांनी यथोचित मंजूर केलेली लेखांकनाची कार्यपद्धती जून १, २००१ पासून प्रभावाने ओएलटीएससाठी सुरू करण्यात आली. नवीन लेखांकन कार्यपद्धती

(परिशिष्ट) एप्रिल १६, २००४ रोजी सर्व एजन्सी बँकांना रवाना करण्यात आली. फाडून घेता येणाऱ्या स्थळप्रतीसह एकमात्र प्रतीतील चलान, एकमात्र चलान आणि करदात्याच्या स्थळप्रतीवर चलान ओळख क्रमांक (सीआयएन) म्हणून ओळखला जाणारा अनन्य अनुक्रमांकाचा स्वीकृती शिक्का उमटविणे, ही नवीन लेखांकन पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता करदात्यांना त्यांनी प्रदान केलेला कर <http://tin-nsdl.com> लॉग करून पाहता येणे शक्य आहे. त्याशिवाय आयकर विभागाला पाहिजे असलेल्या नवीन फाईलची रचनाहि एजन्सी बँकाना, त्यांना ओएलटीएससाठी योग्य ते सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी रवाना करण्यात आली होती.

७.२ नवीन कार्यपद्धती आधीन बँकाना, क्लियरिंगच्या धनादेशासह/धनप्रेषासह (म्हणजे रोख आणि धनादेश/धनप्रेष हस्तांतराव्यतिरिक्त) सादर केलेल्या चलानसाठी, अशा धनादेशाची/धनप्रेषाची रक्कम वसूल झाल्यानंतरच स्वीकृती पोच निर्गमित करण्याचा सल्ला देण्यात आला होता. अशा चलानसाठी चलान सादर करण्याची तारीख आणि ज्या तारखेला स्थळप्रत देण्यासाठी तयार ठेवण्यात येईल ती तारीख दर्शविणारे कागदी ओळखचिन्ह देण्याचा सल्लाहि बँकाना देण्यात आला होता. प्राप्तकर्त्या बँकरला अशा धनादेशाची/धनप्रेषांची रक्कम वसूल झाल्यानंतर करदात्याच्या स्थळप्रतीचा फाडून घेण्याचा भाग त्यावर खालील बाबींचा समावेश असलेल्या चलान ओळख क्रमांक (सीआयएन) सह प्राप्तीची पोंचपावती देणारा रबरी शिक्का उमटवून परत करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

- अ) बँक शाखेचा बीएसआर सांकेतिक क्रमांक (७ अंकी)
- ब) चलान सादर केल्याची तारीख (तारीख/महिना/वर्ष)
- क) त्या शाखेतील त्या दिवशीच्या चलानचा अनुक्रमांक (५ अंकी)

७.३ रोख किंवा त्याच प्राप्तकर्त्या शाखेवर काढलेला धनादेश जोडलेल्या चलानाचा फाडून देण्याचा भाग करदात्याला त्याच दिवशी उक्त विहित रबरी शिक्का उमटवून योग्य पोचपावतीसह परत द्यावा.

७.४ सर्व नॉन-कॉम्प्युटराइज्ड/नॉन-नेटवर्कड शाखांना असा सल्ला देण्यात आला होता कि, त्या शाखांशी संबंधित माहिती त्यांच्या नजीकच्या कॉम्प्युटराइज्ड/नेटवर्कड शाखेतून नोडल शाखेकडे आणि नोडल शाखेकडून जोडकक्षाकडे पारेषित करण्यात यावी जेणे करून एका बँकेच्या भारतातील सर्व प्राधिकृत शाखांच्या संबंधातील संपूर्ण माहिती कोणत्याहि जोडणीविना एनएसडीएलने संचलित केलेल्या टॅक्स इन्फर्मेशन नेटवर्क (टीआयएन) कडे पारेषित होईल याची खात्री करावी.

७.५ त्यापुढे असाहि सल्ला देण्यात आला होता कि, संबंधित आयकर विभागाकडे लेखपट्टिका आणि चलान पाठविण्याच्या बाबतीत तरी विद्यमान कार्यपद्धतीची जागा ओएलटीएस आधीन नवीन लेखांकन पद्धती घेईल. असाहि सल्ला देण्यात आला होता कि, बँकांकडे रवाना केलेल्या ओएलटीएस लेखांकन कार्यपद्धतीत प्रस्तावित बदलांव्यतिरिक्त, पिक बुकलेट 'प्रत्यक्ष करांसाठी लेखांकन पद्धती' मध्ये समाविष्ट असलेल्या सूचना (जून ३०, १९९९ पर्यंत अद्यतन केलेल्या) लागू राहतील.

७.६ त्यापुढे, झेडएओ आणि आयकर विभागाकडे लेखपट्टिका आणि चलान पाठविण्याच्या नेहमीच्या पद्धतीव्यतिरिक्त टीआयएन कडे पेनलाइन माहिती पारेषित करण्याच्या आवश्यकतेवर सुध्दा भर देण्यात आला होता.

७.७ बँकाना असे सुचविण्यात आले होते कि, द्विमार्गी सुरक्षित संवादाची खात्री करण्यासाठी त्यांनी आपले नागपूर येथील जोड कक्ष मुंबई येथील टीआयएन (एनएसडीएल) शी समर्पित लिजड लाइनने जोडावेत.

८. ऑनलाइन टॅक्स अकाउंटिंग सिस्टीम (ओएलटीएस) - एनएसडीएल कडे माहितीचे पारेषण - वैधता तपासण्या

(आरबीआय/२००४/७५ (डीजीबीए.जीएडी.क्र.एच-६९/४२.०१.०३४/२००४-०५) दिनांक जुलै २८, २००४, डिजीबीए.जीएडी.क्र. एच-८६४९/४२.०१.०३४/२००५-०६ दिनांक डिसेंबर २३, २००५)

८.१ बँकानी अपलोड केलेल्या माहितीतील नॅशनल सिव्युरिटीज डिपॉझिटरी लि.(एनएसडीएल)/आयकर विभागाने नोंद घेतलेल्या विविध चुका बँकाना कळविण्यात आल्या आहेत. विशेषतः पॅन/टॅन क्रमांक, चुकीची नोडल लेखपट्टिका शाखा माहिती, निर्धारण वर्ष, करदात्याचे नाव चुकीचे असणे किंवा नसणे, सीआयएन क्र., मुख्य शीर्षक संकेत आणि रक्कम या बाबतीतील चुका बँकांच्या नजरेला आणून देण्यात आल्या.

८.२ नजरेला आलेल्या उणिवांवर उपाय म्हणून, असे ठरविण्यात आले आहे कि, प्रत्येक बँक सर्व रेकॉर्ड टाईपसाठी ओएलटीएस सॉफ्टवेअरमध्ये तातडीच्या प्रभावाने पुढील वैधता तपासण्या अंतर्भूत करील.

१. आरटी०१ आणि आरटी०६ मधील अनुक्रमे एनओडी-बीआर-सीओएल-एससी-डीटी आणि एनओडी-बीआर-पीवायएमटी-एससी-डीटी क्षेत्रासाठी मूल्य ०१-०६-०४ ते पारिषणाच्या तारीख(म्हणजे फाईलचे नाव) या मधील असावे.
२. पॅन/टॅन क्रमांक १० वर्णसंख्यात्म चिन्हांपेक्षा कमी असू शकत नाही. त्यांची लांबी १० असेल तर पॅन च्या बाबतीत पॅनची पहिली पाच आणि दहावे चिन्ह केवळ वर्ण असावे आणि सहाव्यापासून नवव्यापर्यंत म्हणजे पुढची चार केवळ संख्यात्म असावीत. टॅनच्या बाबतीत पहिली तीन चिन्हे सीटीयु संकेत आणि चौथे, दहावे वर्ण असले पहिजे आणि पुढची पाच (पाचव्यापासून नवव्यापर्यंत) संख्यात्म असावीत. पॅन/टॅन अवैध असेल तर नाव आणि पत्ता अनिवार्यपणे धरण्यात यावा. (जानेवारी १, २००५ पासून पॅन/टॅन नमूद करणे सक्तीचे करण्यात आले आहे)
३. नावाचे क्षेत्र हे नेहमीच बंधनकारक असते आणि त्यात केवळ वर्णसंख्यात्म आणि बिंदुंचा संयोग असावा आणि ते एक चिन्हापेक्षा मोठे असावे. (नावाचे स्ट्रींग बिंदू आणि संख्यात्म किंवा दोन्हीचे नसावे. मुख्य स्ट्रींगमध्ये अक्षरे असावेत) चलानमध्ये पॅन/टॅन नमूद केल्याच्या वस्तुस्थिती उपरांतहि करदात्याचे पूर्ण नाव पारिषित करणे बंधनकारक आहे.
४. गोळा करणाऱ्या शाखेचा झेडएओ सांकेतिक क्रमांक कायम असतो आणि झेडएओ सांकेतिक क्रमांक रिझर्व बँकेने प्रकाशित केलेल्या पिंक बुकलेटमध्ये उपलब्ध आहेत. नोडल शाखांनी हे झेडएओ सांकेतिक क्रमांक रेकॉर्ड टाईप ०१ मध्ये अचूक नमूद केले जातील आणि कोणत्याहि परिस्थितीत बदलले जाणार नाहीत याची खात्री केली पाहिजे. असे सुचविले जात आहे कि, बँकानी त्यांच्या ओएलटीएस सॉफ्टवेअरमध्ये झेडएओ क्षेत्रात सांकेतिक क्रमांक सुरक्षित ठेवावेत कारण एकाच शाखेने पारिषणाच्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे झेडएओ सांकेतिक क्रमांक नमूद केल्याच्या घटना आरबीआय/सरकारच्या नजरेला आल्या आहेत.

८.३ उक्त वैधता तपासण्यांव्यतिरिक्त बँकानी पुढील पर्यवेक्षकीय पावलेहि उचलायची आहेत. :-

१. गोळा करणाऱ्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकाने चलान मधून पकडलेले नाव आणि रक्कम बरोबर आहेत याची खात्री केली पाहिजे. त्यासाठी डेटा एन्ट्रीची 'मेकर-चेकर' पध्दत सर्व बँक शाखांनी स्वीकारली पाहिजे.
२. सर्व गोळा करणाऱ्या शाखांनी त्या दिवशी जर काही जमा झाली असेल तर, रेकॉर्ड टाईप ०१ आणि रेकॉर्ड टाईप ०२ (समरी रेकॉर्ड) सक्तीने पारिषित केले पाहिजे ज्या शाखांत त्या दिवशी काहीच जमा झालेली नसेल त्यांनी केवळ रेकॉर्ड टाईप ०२ नोडल शाखेकडे पारिषित केले पाहिजे. यामुळे टीआयएनला ओएलटीएस वर अचूक लक्ष ठेवणे शक्य होईल.
३. नोडल शाखेच्या पातळीवर सर्व गोळा करणाऱ्या शाखा रेकॉर्ड टाईप ०१ आणि रेकॉर्ड टाईप ०२ पारिषित करीत आहेत याची खात्री करण्यासाठी पर्यवेक्षण केले पाहिजे. ज्या गोळा करणाऱ्या शाखांत काहीच जमा झालेली नाही त्या एमएजे-एचडी-सीडी=० आणि टीओटी-एमएमटी=० सह केवळ रेकॉर्ड टाईप ०२ (निरंक विवरणपत्र) त्यांच्या संबंधित नोडल शाखेकडे पारिषित करीत आहेत याचीही त्यांनी खात्री केली पाहिजे.
४. नोडल शाखेच्या व्यवस्थापकाने झेडएओला विशिष्ट तारखेला सादर केलेल्या नोडल शाखा लेखपट्टिकेत दाखविलेली शीर्षकनिहाय जमेचा, टीआयएनला सादर करण्यासाठी जोडकक्षाकडे पारिषित केलेल्या ओएलटीएस डेटातील तदनुरूप एकुणातबरोबर ताळा होतो

आहे याची खात्री करून घेतली पाहिजे. हा प्रयोग जून १, २००४ पासूनच्या सर्व प्रदानांबाबत केला पाहिजे.

५. जोडकक्ष पातळीवरील सर्व बँकानी टीआयएनला पारेषित केलेल्या चुकीच्या नोंदीबाबत कृती केल्याचे एरर रेकॉर्ड ठेवले पाहिजे. यामुळे टीआयएनने काही उणीवांमुळे आरंभी फेटाळलेल्या सर्व नोंदी ४८ तासांच्या आत त्या उणीवा दूर केल्यानंतर टीआयएनकडे पुनपारेषित केल्या जातील.
६. असे निदर्शनास आले आहे कि, बँका चुकीच्या मेजर हेड संकेतांची नोंद करीत आहेत म्हणजे मेजर हेड ०२० खाली निगम कराप्रती किंवा मेजर हेड ०२१ खाली निगम कराव्यतिरिक्त आयकराप्रती प्राप्त झालेले प्रदान यांची अदलाबदल करून. त्यामुळे टाळता येईल असे प्रदानाचे चुकीचे वर्गीकरण होते आणि त्याचा परिणाम आयकर विभाग आणि झेडएओ यांच्यातील लेखाच्या मेळ घालण्यावर होतो. वैध पॅन च्या बाबतीत, उक्त वैधता ओएलटीएस सॉफ्टवेअरमध्ये अंमलात आणता येईल म्हणजे ४ थे चिन्ह (डावीकडून) जर 'सी' असेल तर मेजर हेड ०२० असले पाहिजे.

८.४ आयकर विभागाने आम्हाला असेहि कळविले आहे कि, निर्धारण वर्षाची माहिती पारेषित करताना, बँकानी सामान्य तसेच ब्लॉक निर्धारण वर्षासाठी पहिला भाग पारेषित करणे आवश्यक आहे: उदा.: सामान्य निर्धारण वर्ष २००५-०६ साठी बँकेने २००५ सुध्दा पारेषित केले पाहिजे आणि १९९७-२००५ सारख्या ब्लॉक निर्धारण वर्षासाठी १९९७ पारेषित करावे.

९. झेडएओना रोज लेखपट्टिका इ-मेलने पाठविणे

(आरबीआय/२००६/२९५(डीजीबीए.जीएडी.क्र. एच-१११४०/४२.०१.०३४/२००५-०६ दिनांक फेब्रुवारी २, २००६)

बँकांना प्रत्यक्ष कर गोळा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक नोडल ब्रँच डेलि स्कॉल च्या सुधारित नमुन्याबद्दल कळविण्यात आले होते. प्रत्यक्ष चलानची/लेखपट्टिकेची प्राप्ती प्रलंबित असताना जमा करणाऱ्या सर्व बँकानी झेडएओना इलेक्ट्रॉनिकद्वारा नित्य मुख्य लेखपट्टिका पाठविण्यासाठी सुधारित नमुन्याचा (परिशिष्ट ३) चा उपयोग करायचा आहे.

१०. सीबीडीटीच्या देय रकमा जमा करण्यासाठी सबएजन्सी नष्ट करणे- ओएलटीएस

(आरबीआय/२००४/३२६(डीजीबीए.जीएडी.क्र.३२७९-३३११/४२.०१.०३४(२००४-०५) दिनांक डिसेंबर ३१, २००४)

असे निदर्शनास आले आहे कि, ओएलटीएस खाली माहिती अपलोड न करण्याचे मुख्य कारण जेथे संबंधित सबएजन्सी बँकेकडे सीबीडीटीने त्यावेळी विहित केलेल्या अटीनुसार स्वतःची नोडल शाखा असण्यासाठी पुरेशा संख्येत शाखा नसल्यामुळे अशा ठिकाणी अन्य प्रमुख बँकेबरोबर अस्तित्वात असलेली सबएजन्सीची व्यवस्था हे आहे. मिळतेजुळते नसल्यामुळे वा अन्य कारणाने, सबएजन्सी व्यवस्थेखाली गोळा करणाऱ्या बँकांना प्राप्त झालेली माहिती अनेक प्रकरणी प्रमुख एजन्सी बँकेकडून टीआयएनकडे अपलोड केली जात नव्हती. सबएजन्सी व्यवस्थेतून निर्माण होणारी दिरंगाई आणि समस्या टाळण्याच्या दृष्टीने आयकर संचालनालय (पध्दती) नवी दिल्ली यांच्या बरोबर समंत्रणा केल्यानंतर असे ठरविण्यात आले आहे कि, सबएजन्सी व्यवस्था संपूर्णपणे खंडित करण्यात यावी. बँकाना कळविण्यात आले होते कि, सबएजन्सी व्यवस्थेखाली जेथे जेथे त्यांच्या शाखा कार्यरत होत्या तेथे त्याची स्वतःची नोडल शाखा निर्धारित करावी.

११. निधीचा समझोता - आरबीआय, सीएस नागपूर यांना कळविणे.

(आरबीआय/२००५/४६६ (डीजीबीए.जीएडी.क्र.५८०१/४२.०१.०३४/२००४-०५) दिनांक मे १३, २००५ आरबीआय.जीएडी.एच ५२३६/४२.०१.०३४/२००४-०५) दिनांक मार्च २९, २००५)

११.१ एप्रिल १, २००५ पासून प्रभावाने टीआयएन कडे अपलोड केलेल्या ऑनलाइन डेटाच्या आधारे निधीचा समझोता करण्याचा निर्णय लक्षात घेऊन आरबीआय, सीएएस नागपूर यांच्याकडे सीबीडीटी व्यवहार कळविण्याच्या विद्यमान पद्धतीचे पुनरावलोकन केले होते. त्यानुसार, असे ठरविण्यात आले होते कि. एजन्सी बँका अंकीय सहीनिशी इमेल द्वारा (इमेलवर वर्ग २ प्रमाणपत्र धारकाने सही करावयाची आहे) स्वतंत्रपणे आरबीआय, सीएएस, नागपूर यांना सीबीडीटी आकडे सादर करतील. सप्ताहातील दिवशी १३.१५ वाजता असल्याप्रमाणे आणि शनिवारी दुपारी १२.३० वाजता असल्याप्रमाणे टीआयएनकडे कळविलेले सीबीडीटी आंकडे त्याच वेळी सीएएस, नागपूरकडे अंकीय सहीनिशी इ-मेल द्वारा निधीच्या समझोत्यासाठी कळविले जातील. शेवटच्या वेळेनंतर मेल केलेला डेटा सीएएस, नागपूर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही.

११.२ बँकांना असे कळविण्यात आले होते कि, आरबीआय, सीएएस येथील यंत्रणेने फेटाळलेले काहीही त्याच दिवशी हिशोबात धरले जाणार नाही कारण सध्या ते फक्त जोड कक्षाकडून दुरुस्त केलेले सुधारित अँडव्हाइस प्राप्त केल्यानंतरच केले जात आहे. केवळ सीएएस येथील यंत्रणेने स्वीकारलेले आकडेच हिशोबात धरले जातील. फेटाळण्याचा अहवाल त्याच दिवशी दैनिक इनपुट विवरणपत्रासमवेत जोड कक्षाकडे पाठविला जाईल. या बाबतीत बँकानी त्यांच्या शाखाना आणि जोड कक्षांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.

११.३ हे स्पष्ट करण्यात आले होते कि, कोणत्याही विशिष्ट तारखेला निधी समझोत्यासाठी सीएएस, नागपूर यांच्याकडे अपलोड केलेली आर्थिक डेटा फाईल आणि त्या विशिष्ट समझोता तारखेशी संबंधित टीआयएनकडे अपलोड केलेला चलान डेटा तंतोतंत जुळले पाहिजेत. वैधतेतील चुकीमुळे वगैरे एनएसडीएलने फेटाळलेल्या फाइल्स, काही असल्यास, त्यावर स्वतंत्रपणे संस्करण करून पुन्हा अपलोड कराव्यात. बँकाना असे कळविण्यात आले होते कि, निर्धारितीने जमा केलेल्या प्रत्येक चलानाच्या बाबतीतील डेटा टीआयएनकडे योग्य प्रकारे अपलोड केला जाईल आणि स्वीकारला जाईल याची खात्री करावी. टीआयएनकडे अशा पुन्हा अपलोड केलेल्या डेटामुळे निधी समझोता डेटावर काही परिणाम होणार नाही. जोडकक्षाकडून सीएएस, नागपूर कडे जाणारा डेटा आणि टीआयएनकडे जाणारा संबंधित चलान डेटा एकाच वेळी अपलोड केल्यास टीआयएनला संपूर्ण अहवाल देण्याच्या गरजेची पूर्तता होऊ शकेल.

११.४ जोडकक्षांना याची खात्री करून घेण्यास सांगण्यात आले होते कि, सीएएस, नागपूर आणि टीआयएन कडे विशिष्ट तारखेसाठी अपलोड केले या डेटात फरक असणार नाही.

११.५ नोडल शाखांना कळविण्यात आले होते कि, 'अकाउंटिंग प्रोसिजर रिलटिंग टु ऑनलाइन टॅक्स अकाउंटिंग सिस्टीम' (ओएलटीएएस) च्या परिच्छेद ६ मध्ये समाविष्ट असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे अनुसरण करावे आणि असे कळविण्यात आले होते कि, संबंधित विभागीय लेखा कार्यालयाकडे रोजच्या रोज लेखपट्टिका आणि चलान वगैरे रवाना करण्यात यावे.

१२. ओएलटीएएस संबंधात बँकाना मार्गदर्शन म्हणून आरबीआयने निर्गमित केलेल्या काही स्पष्टीकरणांचा खाली पुनरुल्लेख केला आहे. :-

(आरबीआय/२१३/२००४(डीजीबीए.जीएडी.क्र.एच-११६९/४२.०१.०३४/२००३-०४) दिनांक मे २२, २००४ आणि आरबीआय/२१३/२००४(डीजीबीए.जीएडी.क्र.एच-२३५/४२.०१.०३४/२००३-०४) दिनांक सप्टेंबर १५, २००४)

१२.१ चलान ओळख क्रमांक (सीआयएन)

ओएलटीएएस अकाउंटिंग प्रोसिजर (परिशिष्ट) च्या परिच्छेद क्र. १.३.३ नुसार हे स्पष्ट करण्यात आले होते कि, एका विशिष्ट तारखेला सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष करांसाठी रोख, हस्तांतरणीय धनादेश त्याचप्रमाणे क्लियरिंग धनादेशासहित सादर केलेल्या सर्व चलानसाठी धावता अनुक्रमांक दिला पाहिजे. जसा रोख आणि हस्तांतरणीय धनादेश (म्हणजे गोळा करणाऱ्या शाखेवर दिलेला) जोडलेल्या चलानचा फाडून देण्याचा भाग सादर केल्याची तारीख, बीएसआर संकेत आणि सीआयएन वगैरे दर्शविणारा विहित रबरी शिक्का उमटवून सादरकर्त्याला परत दिला पाहिजे, तसाच क्लियरिंग धनादेश (म्हणजे अन्य बँकेवर/शाखेवर दिलेला) जोडून सादर केलेल्या चलानचा असा भाग केवळ साधनाच्या वसूलीनंतरच परत दिला पाहिजे. प्राप्तकर्त्या बँक

शाखेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने मूळ चलान तसेच चलानच्या फाडून देण्याच्या भागावरहि सही करणे आवश्यक होते.

१२.२ ओएलटीएस बाबत वारंवार विचारण्यात येणाऱ्या (एफएक्यू) प्रश्नांसाठी बँकाना आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या वेबसाइटलाहि भेट देण्यास सांगण्यात आले होते

१३. त्यापुढे, बँकाना प्राधिकृत शाखांच्या संपूर्ण सहभागाची खात्री करून घेण्यास आणि जेथे कर गोळा केला गेला आहे त्या प्रत्येक शाखेद्वारा तेथे नोंद झालेले प्रत्येक चलान टीआयएनकडे पारेषित केले जात आहे याचीहि खात्री करून घेण्यास सांगण्यात आले होते. याचा पुनरुच्चार करण्यात आला होता कि, दिवसभरात काहीच कर गोळा झाला नसेल तर टीआयएनला ओएलटीएस वर नीट लक्ष ठेवणे शक्य व्हावे यासाठी निरंक विवरणपत्रे (रेकॉर्ड टाईप ०२) नोडल शाखेकडे पारेषित करता येईल. यावरहि भर देण्यात आला होता कि, टीआयएनकडे पाठविण्यात येणारा डेटा अचूक आणि पूर्ण असावा आणि ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुरूप असावा.

१४. आयकर संचलनालयाने आरबीआयच्या नजरेला आणून दिलेल्या पुढील गंभीर उणीवहि बँकाना कळविण्यात आल्या होत्या:

(आरबीआय/२००४/१६४ (डीजीबीए.जीएडी.क्र.एच-१७०/४२.०१.०३४/२००३-०४) दिनांक सप्टेंबर ४, २००४)

१४.१ बँकानी पॅन/टॅन न पकडणे - अनेक केंद्रातून असे दिसून आले आहे कि, करदात्याने त्याचा पॅन क्रमांक संपूर्ण नमूद केल्यानंतरहि, काही बँक शाखा तो नमूद करीत नाहीत किंवा अपुन्या पद्धतीने नमूद करतात या संबंधात बँकाना कळविण्यात आले होते कि, ऑनलाइन टॅक्स अकाउंटिंग सिस्टिम (ओएलटीएस) कार्यपद्धतीत/नियमात, हे ठरवून देण्यात आले आहे कि, जेथे जेथे करदात्याने योग्य वर्णसंख्यात्मक रचणेतील १० अंकी पॅन/टॅन क्रमांक नमूद केला आहे, बँकानी केवळ पॅन आणि करदात्याचे नाव पकडायचे आहे आणि करदात्याचा पत्ता नव्हे.

१४.२ करदात्याचे पूर्ण नाव न पकडणे - टीआयएनवर अपलोड केलेल्या डेटाचे अवलोकन केले असता निदर्शनास आले कि, अनेक बँक शाखा अजूनहि करदात्याच्या नावाच्या रकान्यात केवळ एक किंवा दोन चिन्हेच नोंदवतात. काही प्रकरणात तर केवळ चिन्हे आणि बिंदुंचा उपयोग करण्यात आला होता. बँकानी कृपया ओएलटीएस डेटामध्ये करदात्याचे पूर्ण नाव पकडले जाईल याची खात्री करावी.

१४.३ पत्त्याच्या ठिकाणी चुकीची नोंद - विश्लेषित डेट्यातून असेहि उघडकीला आले कि, अनेक बँक शाखा पत्त्याचे क्षेत्र योग्य प्रकारे पकडत नाहीत. अनेक बाबतीत, केवळ काही सरसकट वर्ण किंवा आकडे नोंदलेले होते जे पुन्हा हेच दर्शवितात कि, बँक शाखा पूर्ण डेटा पकडण्यासाठी पुरेशी काळजी घेत नाहीत. बँकाना योग्य ती सुधारणा करणारी कृती करण्यासाठी कळविण्यात आले होते.

१४.४ चलान ओळख क्रमांक(सीआयएन) चुकीचा कळविणे - असे निदर्शनास आले आहे कि, बँक शाखा करदात्याच्या स्थळप्रतिवर विशिष्ट चलान ओळख क्रमांक (सीआयएन) देतात पण पाठविलेल्या ओएलटीएस डेटावर वेगळाच सीआयएन नोंदवितात. ओएलटीएस च्या कार्यपद्धती/नियमानुसार, सीआयएन केवळ सादर करण्याच्या तारखेलाच देण्यात यावा. करदात्याच्या स्थळप्रतिवर तसेच चलानच्या मुख्य भागावर उमटवलेला सीआयएन क्रमांकच टीआयएनकडे पारेषित करण्यात यावा.

१४.५ असमान लेखपट्टिका डेटा - ऑनलाइन टॅक्स अकाउंटिंग कार्यपद्धती नियमांप्रमाणे, एका नोडल शाखेची एका विशिष्ट दिवसासाठीची लेखपट्टिका झेडएओ तसेच टीआयएनकडे ओएलटीएस बाबत पारेषित केलेला डेटा अशा दोन्हीबरोबर जुळणारी असावी. हे स्पष्ट करण्यात आले होते कि, झेडएओ आणि टीआयएनकडे विशिष्ट दिवसासाठी पाठविण्यात येणारा जमा रकमेचा डेटा, चलानांची संख्या आणि मुख्य शीर्षक यांच्या संबंधात जुळला पहिजे. त्यापुढे बँकाना असेहि कळविण्यात आले होते कि, जेथे जमा केली जाते ती प्रत्येक शाखा प्रत्येक चलानची नोंद टीआयएनकडे पाठवीत आहे याची खात्री करावी.

१५. प्रत्यक्ष कर जमा करण्यासाठी बँक शाखांचा अधिकार काढून घेणे.

(आरबीआय/२००५/४९२ (डिजीबीए.जीएडी.क्र. ५३१८/४२.०१.०३४/२००४-०५) दिनांक एप्रिल ४, २००५)

१५.१ प्राधिकृत बँक शाखा सूचीतून काढण्याच्या कार्यपद्धतीला निश्चित दिशा देण्यासाठी, प्रमुख लेखा नियंत्रकांच्या कार्यालय, (पीआर.सीसीए), सीबीडीटी, नवी दिल्ली यांच्याशी समंत्रणा केल्यानंतर असे ठरविण्यात आले आहे कि, शाखांचे अधिकार काढून घेण्याचा कोणताही प्रस्ताव एजन्सी बँकांच्या मुख्य कार्यालयांनी पुढील मापदंड/मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन आरबीआय, मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावेत:

- १) विद्यमान शाखेत आधीच्या वर्षात (एप्रिल-मार्च) काहीच प्रत्यक्ष कर जमा झालेला नाही.
- २) प्राधिकृत शाखेचा अधिकार काढून घेण्यास संबंधित बँकेच्या उच्च व्यवस्थापनाची मान्यता आहे.

१५.२ आरबीआय/ पीआर.सीसीए, सीबीडीटी च्या कार्यालयाने प्रस्ताव स्वीकारल्यानंतर संबंधित बँकेने विशिष्ट शाखा विशिष्ट प्रस्तावीत तारखेपासून कर स्वीकारणे बंद करील याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धि करावी आणि आम्हाला त्याप्रमाणे कळवावे.

१६. ओएलटीएस - कर माहिती जालाने विकसित केलेले फाइल वेगळ्या करण्याचे साधन

(आरबीआय/२००५/८१/(डीजीबीए.जीएडी.क्र. ३८२/४२.०१.०३४/२००५-०६) दिनांक जुलै २६, २००५)

१) काही बँकांकडून अशी विनंती प्राप्त झाली आहे कि, केवळ काही चुकीच्या नोंदींसाठी कर माहिती जालाने(टीआयएन) ने ओएलटीएस डेटाची संपूर्ण फाईल फेटाळू नये. बँकांची अशी इच्छा आहे कि, टीआयएनने चुकीच्या नोंदी फेटाळताना योग्य प्रकारे वैध असलेल्या नोंदी स्वीकाराव्यात. एनएसडीएल(टीआयएन) बरोबर सीबीडीटी ने केलेल्या चर्चेच्या आधारे टीआयने फाइला वेगळ्या करण्याचे साधन विकसित केले आहे ज्याबाबत बँकाना कळविण्यात आले आहे. (परिशिष्ट २)

१७. ऑनलाइन टॅक्स अकाउंटिंग सिस्टीम (ओएलटीएस) - सीबीडीटीची जमा रक्कम सरकारी खात्यात जमा करण्यासंबंधात कार्यपद्धती

(आरबीआय/२००५/४९१ (डीजीबीए.जीएडी.क्र. एच ५२८७/४२.०१.०३४/२००४-०५) दिनांक एप्रिल १, २००५, आरबीआय/२००६/१५०
(डीजीबीए.जीएडी.क्र. एच ६२२६/४२.०१.०११/२००६-०७ दिनांक ऑक्टोबर १०, २००६ आरबीआय /२००७/२३५
(डीजीबीए.जीएडी.क्र. एच ११७६३ / ४२.०१.०११ /२००६-०७) दिनांक जानेवारी २४, २००७, आरबीआय /२००७/२८६
(डीजीबीए.जीएडी.क्र. १३७४२ / ४२.०१.०११ /२००६-०७) दिनांक मार्च १३, २००७)

१७.१ भारत सरकारशी समंत्रणा केल्यानंतर असे ठरविण्यात आले आहे कि, एप्रिल १, २००५ पासून प्रभावाने कर जमा करण्यासाठी अनुज्ञेय असलेल्या दिवसांची संख्या टी+३ (रविवार आणि सुटीचे दिवस धरून) ऐवजी टी+३ कामकाजाचे दिवस अशी असेल. खाजगी क्षेत्रातील एजन्सी बँकांच्या बाबतीत ती टी+३ अशी असेल.

१७.२ असे ठरविण्यात आले आहे कि, पुट थ्रू तारीख म्हणजेच सीएस, आरबीआय बरोबर तडजोड करण्याची तारीख या विद्यमान टी +३ कामकाजाच्या कालमर्यादेच्या बाहेर ठेवावी.

१७.३ बँकांवर विलंब कालावधी व्याज विलंब कालावधीसाठी लावावे आणि व्यवहाराच्या तारखेपासून नाही. दुसऱ्या शब्दात, 'विलंब कालावधी' चा हिशोब त्यापुढील पुट थ्रू तारखेपासून सुरू होईल.

१७.४ रु. १ लाख आणि त्यावरील व्यवहारातील विलंब कालावधीला विलंब कालावधी व्याज बँक दर + २% लागू होईल. बँक दर हा आरबीआयने वेळोवेळी अधिसूचित केलेला दर असेल.

१७.५ प्रत्येकी रु. १ लाखाच्या खालील व्यवहारासाठी, विलंब कालावधी व्याज बँक दराने केवळ ५ दिनदर्शिका दिवसांच्या विलंबासाठी लावले जाईल आणि ५ दिनदर्शिका दिवसांच्या वर **विलंबाच्या संपूर्ण कालावधीसाठी** बँक दर + २% दराने व्याज लावले जाईल. व्यवहाराच्या वेळी लागू असलेला आरबीआयने अधिसूचित केलेला दर हा बँक दर असेल.

१७.६ कंट्रोलर ऑफ जनरल अकाउंट्सद्वारा असेहि ठरविण्यात आले आहे कि मंत्रालये/विभागातील प्रत्येक प्रिन्सीपल चीफ कंट्रोलर ऑफ अकाउंट्स (पीआरसीसीज), चीफ कंट्रोलर ऑफ अकाउंट्स (सीसीएज) आणि कंट्रोलर ऑफ अकाउंट्स (सीएज) नी बँकानी केलेल्या सर्व वित्तप्रेषणांचा त्रैमासिक आढावा घ्यावा. जर संपूर्ण बँकेत मिळून किंवा तिच्या कोणत्याही शाखेत पाठोपाठच्या दोन तिमाहीत विलंब ५ % किंवा अधिक आढळला, संबंधित बँक किंवा शाखेसाठी अधिकृत दर्जा पीआरसीसीए/सीसीए/सीए च्या शिफारसीसह पुनरावलोकनासाठी सीजीएकडे पाठवावा. बँकानी त्यांची स्वतःची अंतर्गत नियंत्रण यंत्रणा उभारणे अपेक्षित आहे जेणेकरून, बँकेला तिच्या शाखांच्या बाबतीत प्रतिबंधक आणि दुरुस्तीच्या कारवाया वेळच्या वेळी करता येतील.

१८. सीबीडीटीच्या गोळा केलेल्या राशी सरकारी खात्यात जमा करण्याबाबत लेखा-कार्यरीत- खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधि बँका

१८.१ खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधि बँकांच्या बाबतीत, सीएस नागपूर ह्यांच्याबरोबर व्यवहारांची तडजोड करण्याची कालसीमा ही **टी+३ दिवसांची (रविवार व रजा धरून)** असणे सुरू राहिल. विलंबाचा काल हा, प्राप्तकर्ता बँक-शाखेमध्ये गोळा/ जमा झाल्याच्या तारखेपासून (बँकेत प्रत्यक्ष जमा होण्याच्या) भारतीय रिझर्व्ह बँक, सी ए एस नागपूर ह्यांना सरकारी खात्यात जमा करण्यासाठी कळविले जाईपर्यंतचा मोजला जाईल. विलंबकाला बदलचे व्याज त्या बँकांकडून, रक्कम कितीही असली तरी वसुलीयोग्य असेल. विलंब कालासाठी व्याज हे त्यावेळचा बँक-दर २ % एवढे असेल. (बँक-दर हा आरबीआय द्वारा वेळोवेळी कळविला जाईल)

१८.२ ह्याशिवाय वरील परिच्छेद १७.६ मध्ये दिलेल्या सूचनाही खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधि बँकांना लागू होतील.

१९. निर्धारितीद्वारा धनादेश काढणे - आदाताच्या नावे

(डीजीबीए.जीएडी.क्र.एच-८२९४/४२.०१.३७/२००५-०६ दिनांक डिसेंबर १४, २००५)

ओएलटीएसखाली प्रत्यक्ष करांच्या प्रदानासाठी चलन जमा करण्यासाठी निर्धारिती द्वारे आदात्याच्या नावे धनादेश काढण्यात एकसमानता आणण्याच्या दृष्टीने, आयकर विभागाने आयकर चलनाच्या मागील बाजूस खालील सूचना छापण्याचे ठरविले आहे.

“करदात्याने करांच्या प्रदानापोटी धनादेश/धनाकर्ष कृपया खालीलप्रमाणे काढावेत/निर्गमित करावेत:
‘प्रदान करा.....(जेथे चलन जमा केले जाईल त्या बँकेचे नाव) — खाती आयकर”

हा बदल बँकानी त्यांच्या सर्व अधिकृत शाखांच्या निदर्शनास आणावा असे बँकाना कळविण्यात आले होते.

२०.नवीन मुख्य शीर्षके/चलान

(आरबीआय/२००५/३९ (डीजीबीए.जीएडी.क्र.एच-४२/४२.०१.०३४/२००५-०६) दिनांक जुलै ४, २००५)

दोन नवीन करांच्या म्हणजे उपांत लाभ कर आणि बँकिंग रोख व्यवहार कर, प्रस्तुतीनंतर गरजेचे ठरल्यामुळे भारत सरकारने आणलेल्या सुधारित चलान नमुन्यांविषयी बँकाना कळविण्यात आले होते. परिणामी आयकर विभागाने खात्यांच्या मुख्य शीर्षकात आणि उप-गौण शीर्षकात केलेले बदल/सुसूत्रीकरण खाली दिले आहे:

चलान क्र. आयटीएनएस - २८०

हे चलान दोन मुख्य शीर्षकांखालील प्रदानांसाठी म्हणजे (अ) ००२० कंपन्यांवरील आयकर (निगम कर) आणि (ब) ००२१ आयकर (कंपन्यां व्यतिरिक्त).

आता करदात्यांना लागोपाठच्या निर्धारण वर्षाव्यतिरिक्त निर्धारण वर्षासाठी कर प्रदान करणे शक्य व्हावे. उदाहरणार्थ- गट वर्षासाठी (एकापेक्षा अधिक लागोपाठच्या निर्धारण वर्षासाठी) निर्धारणाच्या प्रकरणात, बँकेच्या सॉफ्टवेअर मधील निर्धारण वर्ष क्षेत्र लागोपाठच्या निर्धारण वर्षाव्यतिरिक्त कालावधीसाठी प्रदान स्वीकारण्यासाठी परिवर्तित करता येईल, जसे कि, नि.व. १९९१-९७, १९९२-९९, १९९३-९९ वगैरे.

चलान क्र. २८१

हे चलान टीडीएस (स्रोतातून कापलेला कर)/टीसीएस(स्रोतातून जमा केलेला कर) च्या प्रदानासाठी आहे. याची दोन मुख्य शीर्षके आहेत म्हणजे (अ) ००२० कापून घेणाऱ्या कंपन्या आणि ००२१ (ब) कंपन्यांव्यतिरिक्त कापून घेणारे. या चलानमध्ये दोन मुख्य संकेत आहेत जे करदात्याने चिन्हांकित करावचे आहेत (अ) करदात्याने देय असलेला टीडीएस/टीसीएस (गौण शीर्षक -२००) (ब) नियमित निर्धारणातून टीडीएस/टीसीएस (आयकर विभागाने ठरविलेला (गौण शीर्षक - ४००).

चलानमध्ये नव्याने चालू करण्यात आलेली तीन अंकी संकेत उपगौण शीर्षके खालील प्रमाणे आहेत:

कलम	प्रदानाचे स्वरूप	संकेत
२०६ सी	मनुष्याच्या वापरासाठी अल्कोहोलयुक्त दारूपासून स्रोतातून जमा	६ सी ए
२०६ सी	जंगल भाडेपट्ट्यातून प्राप्त केलेल्या लाकडापासून स्रोतातून जमा	६ सी बी
२०६ सी	जंगल भाडेपट्ट्याव्यतिरिक्त अन्य प्रकारे प्राप्त केलेल्या लाकडापासून स्रोतातून जमा	६ सी सी
२०६ सी	अन्य कोणत्याही जंगल उत्पादनापासून(तेंदू पाने नसलेले) स्रोतातून जमा	६ सी डी
२०६ सी	भंगार मालापासून स्रोतातून जमा	६ सी इ
२०६ सी	वाहनतळासंबंधात कंत्राटदार किंवा परवानाधारक किंवा भाडेपट्ट्यापासून स्रोतातून जमा	६ सी एफ
२०६ सी	टोल प्लाझा संबंधित कंत्राटदार किंवा परवानाधारक किंवा भाडेपट्ट्यापासून स्रोतातून जमा	६ सी जी
२०६ सी	खाण किंवा दगडाची खाण यांच्याशी संबंधित कंत्राटदार किंवा परवानाधारक किंवा भाडेपट्ट्यापासून स्रोतातून जमा	६ सी एच
२०६ सी	तेंदू पानापासून स्रोतातून जमा	६ सी आय

चलान क्र. २८२

हे चलान अनेक करांच्या प्रदानासाठी आहे. या चलान खाली केलेले बदल खालीलप्रमाणे आहेत. :-

अ) सुरक्षापत्रे व्यवहार कर आधीच्या मुख्य शीर्षक ००२५ च्या जागी मुख्य शीर्षक ००३४ खाली पुनरांकित करण्यात आला आहे.

ब) संपत्ति कर - मुख्य शीर्षक ००३२ या चलानमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी हे मुख्य शीर्षक चलान क्र. २८० मध्ये होते.

चलान क्र. २८३

हे चलान नवीन चालू करण्यात आले आहे. हे (अ) बँकिंग रोख व्यवहार कर - मुख्य शीर्षक ००३६ आणि (ब) उपांत लाभ कर - मुख्य शीर्षक ००२६ यांच्या प्रदानासाठी आहे. या दोन्ही प्रवर्गासाठी वैध गौण शीर्षके (१) स्वयं निर्धारण कर, गौण शीर्षक - ३०० आणि (२) नियमित निर्धारण करावरील कर - गौण शीर्षक ४०० आणि (३) अग्रिम कर - गौण शीर्षक - १०० आहेत.

बँकानी कृपया ओएलटीएस सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते परिवर्तन करावे आणि कर जमा करणाऱ्या सर्व शाखांना तातडीच्या प्रभावाने हे कर जमा करणे शक्य व्हावे यासाठी सर्व प्रत्यक्ष कर जमा करणाऱ्या शाखांच्या नजरेला उक्त बदल आणून द्यावेत.

२१. ओएलटीएस - पॅन/टॅनची पडताळणी

(आरबीआय/२००६४/५५ (डीजीबीए.जीएडी.क्र.एच-१६१/४२.०१.०३४/२००५-०६ दिनांक जुलै ७, २००६)

आता असे ठरविण्यात आले आहे कि, आयकर विभाग त्यांच्या विभागीय संगणक केंद्रांच्या माध्यमातून पॅन/टॅन मास्टर, आणि त्या विभागातील करदात्यांच्या नावांचा समावेश असलेली सीडी सर्व एजन्सी बँकांच्या नोडल शाखांना देईल जी तिमाहीने अद्यतन केली जाईल. बँकांना त्यांच्या शाखांमध्ये एका साध्या डेटा पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर जे करदात्याने सादर केलेल्या चलानात नमूद केलेल्या पॅन/टॅनच्या प्रति पडताळणीसाठी वापरता येईल त्याच्यासह अंतर्गत वितरणासाठी सीडीच्या प्रतिका प्रतिकृती तयार करण्यास कळविण्यात आले होते. बँकांना त्यांच्या डेटा एन्ट्री सिस्टीममध्ये स्वयंचलितपणे सीडीतील नावे आणि पॅन/टॅन पकडली जातील अशा एखाद्या सॉफ्टवेअरच्या विकासाचे समन्वेषण करण्यासाठी सुध्दा कळविले होते. सीडी मध्ये करदात्याचा पॅन/टॅन उपलब्ध नसेल तर, ग्राहकाला संबंधित पॅन/टॅन कार्डची नक्कल किंवा पॅन/टॅन बरोबर असल्याचे दर्शविणारे कोणतेही कागदपत्र हजर करण्यास सांगावे. विभागीय संगणक केंद्रातर्फे देण्यात आलेल्या सीडीत करदात्याचा पॅन/टॅन नसल्याच्या प्रकरणात पडताळणीसाठी उपयोगात आणण्याची ही कागदपत्रे बँकानी ठेवून घेण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, चलानवर पॅन/टॅन नमूद केलेला आहे याची संबंधित स्वीकृती अधिकाऱ्याने प्रत्यक्ष तपासून खात्री केल्याशिवाय चलान स्वीकारू नये असे बँकाना कळविण्यात आले होते.

२२. १/१/२००५ पासून चलानवर स्थायी खाते क्रमांक (पीएन)/कर कपात खाते क्रमांक(टिएन) नमूद करणे सक्तीचे आहे.

(आरबीआय २००४/३०० (डीजीबीए.जीएडी.क्र.एच-२५३२-६५/४२.०१.०३४/२००४-०५) दिनांक डिसेंबर १४, २००४ आणि आरबीआय २००५/२६५ (डीजीबीए.जीएडी.क्र.एच-८८२४/४२.०१.०३४/२००४-०५) दिनांक डिसेंबर २८, २००५)

करदात्यांची योग्य आणि तातडीने जमा दाखविण्याच्या दृष्टिकोनातून, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी), भारत सरकार यांनी जानेवारी १, २००५ पासून चलानवर पॅन/टॅन नमूद करण्याच्या बंधनकारक तरतूदीची अंमलबाजावणी करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, जसे प्रकरण असेल त्याप्रमाणे, करदात्याचा पॅन चलान आयटीएनएस २८० आणि २८२ वर आणि कपात करणाऱ्याचा टॅन चलान आयटीएनएस २८१ वर नमूद केल्याशिवाय बँक शाखा कर स्वीकारणार नाहीत. शाखांनी, 'चलानवर पॅन/टॅन नमूद करणे १/१/२००५ पासून सक्तीचे आहे' असे प्रतिपादन करणारी सूचना शाखेत ठळकपणे प्रदर्शित करावी आणि

त्या तारखेपासून पॅन/टॅन विना असलेली चलाने स्वीकारू नयेत. पॅन/टॅन प्राप्त करण्याची कार्यपद्धती आयकर विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. (<http://www.incometaxindia.gov.in> किंवा <http://www.tinnsdl.com>). बँकानी निर्धारिताना कर जमा करण्यापूर्वी पॅन/टॅन प्राप्त करण्यासाठी सांगावे. चलान नमुना क्र. २८० आणि २८१ डाऊनलोड करण्याच्या सुविधेलाहि आपल्या निर्धारित बँकांद्वारे भरपूर प्रसिद्धि देण्यात यावी.

२३. बँकिंग रोख व्यवहार कर (बीसीटीटी):

(आरबीआय/२००५/४३(डीजीबीए.जीएडी.क्र. एच-७६/४२.०१.००१/२००५-०६) दिनांक जुलै ५, २००५)

२३.१ सरकारी विभागांनी रोख काढलेल्या रकमेवर आकारावयाच्या बँक रोख व्यवहार कराबाबत अनुसरायच्या कार्यपद्धतीबद्दल बँकाना कळविले होते. त्याचा उतारा खाली पुनरुत्पादित केला आहे,

“भारत सरकारने फाइनॅन्स अधिनियम, २००५ अन्वये बँकिंग रोख व्यवहार कर(बीसीटीटी) नावाचा नवीन कर चालू केला आहे जो जून १, २००५ पासून प्रभावी झाला आहे. बीसीटीटी बँकिंग व्यवहाराच्या करपात्र मूल्यावर आकारला जातो ज्याची व्याख्या खालीलप्रमाणे आहे:

अ) कोणत्याहि अनुसूचित बँकेतील बचत खात्याव्यतिरिक्त कोणत्याहि खात्यातून कोणत्याहि एकाच दिवशी विनिर्दिष्ट मर्यादेच्या वरील काढलेली रोख रक्कम (कोणत्याही प्रकारे).

ब) कोणत्याहि अनुसूचित बँकेतून कोणत्याही एकाच दिवशी एक किंवा अधिक मुदत ठेवीच्या रोखीकरणाद्वारे, मुदत पूर्ण झाल्यामुळे अथवा अन्य प्रकारे, विनिर्दिष्ट मर्यादेबाहेर प्राप्त झालेली रोख रक्कम.

२३.२ अन्य बाबींमध्ये, बीसीटीटी, केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या आस्थापनाद्वारा सुध्दा देय आहे. त्यानुसार केंद्र सरकारची कार्यालयेहि त्यांनी त्यांच्या वापरासाठी एकाच खात्यातून एकाच दिवशी रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) पेक्षा अधिक रोख रक्कम काढली तर बीसीटीटी प्रदानासाठी पत्रा आहेत.

२३.३ या संबंधात भारत सरकारने असे निदर्शनास आणले आहे कि, सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या रकमेवर एजन्सी बँकानी कर कापून घेणे योग्य नाही. त्यामुळे, बँकाना असे कळविण्यात आले कि, त्यांनी ही पद्धत त्वरित बंद करावी.

२३.४ सरकारी विभागांकडून कर वसूल करणे बँकाना शक्य व्हावे यासाठी बँकाना असे कळविण्यात येत आहे कि, त्यांनी प्रदान लेखपट्टिकेवर सरकारी खात्यात थेट वजावट दाखवावी. बीसीटीटी प्रदान लेखपट्टीकेत संबंधित धनादेशाच्या बरोबर खाली, “बँकिंग रोख व्यवहार कर” अशा स्पष्ट शब्दात दर्शवून, दाखवावी.

२३.५ भारतीय रिझर्व बँक, सीएएस, नागपूर आणि सीबीडीटीच्या झेडएओ कडे अहवाल पाठविण्याचा आणि तडजोडीचा संबंध आहे त्याबाबतीत बँका याआधीच प्रत्यक्ष करांसाठी विहित केलेली पद्धत अनुसरतील.”

२४. अनुसूचित बँकांवर रोख व्यवहार करा(बीसीटीटी) बाबत माहिती देण्याचे बंधन

(आरबीआय/२००५/८५/(डीजीबीए.जीएडी.क्र.एच-४१४/४२.०१.००१/२००५-०६ दिनांक जुलै ३०, २००५)

२४.१ सरकारी अधिसूचना क्र १५६/२००५, दिनांक मे ३०, २००५ च्या नियम क्र. ५ नुसार अनुसूचित बँकानी महिन्यात किंवा महिना संपण्यापूर्वी नोंद झालेल्या करपात्र बँकिंग व्यवहारांची संख्या आणि त्यावर वसूल केलेल्या करांचे विवरणपत्र संबंधित महिन्यानंतर लगेच संगणक माध्यमावर पुरविणे आवश्यक आहे.

२४.२ त्यासाठी बँकानी नियमात विहित केलेल्या पद्धतीने आणी माध्यमातून खाली दिलेल्या पत्त्यावर माहिती पुरवावी. :-

आयकर संचालनालय (शोध)

इ-२, एआरए सेंटर, ३ रा मजला, झंडेवाला न एक्स्टेंशन

नवी दिल्ली ११० ०५५

बँका उक्त अधिसूचना आणि प्रपत्रे www.taxmann.com या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतात.

२५. ऑन लाईन टॅक्स अकाउंटिंग सिस्टिम (ओल्टाज्) डेटा क्वालिटीमध्ये सुधारणा

(डीजीबीए.जीएडी.क्र.३७७४/४२.०१.०३४/२००७-०८ दि. ऑक्टोबर ९, २००७ आरबीआय/२००७/२०६ आणि डीजीबीए. जीएडी. क्र.६२१२/४२.०१.०३४/२००७-०८ दि. डिसेंबर ६, २००७)

२५.१ टीआयएन मध्ये अपलोड केलेल्या चलनाच्या तपशीलातील त्रुटी

बँकांच्या नजरेस आणण्यात आले होते की, त्यांनी टीआयएनमध्ये अपलोड केलेला ओल्टाज डेटा हा, डिडक्टर्सनी सादर केलेल्या, टीडीएस/टीसीएस रिटर्न्समार्फत सादर केलेल्या संबंधित डेटाशी जुळत नाही. ह्यात आढळून आलेल्या सर्वसाधारण त्रुटी पुढीलप्रमाणे आहेत. :-

- (१) ओल्टाजद्वारा अपलोड केल्या गेलेल्या डेटामध्ये वटविल्या गेल्याची तारीख चलान टेंडर डेट म्हणून डिजिटाइज केली जाते.
- (२) चुकीचा चलान अनुक्रमांक, मुख्य शीर्षक, पॅन/टॅन इत्यादि अपलोड केले जाणे.
- (३) चलानच्या काउंटर फॉईलवर चलानच्या अनुक्रमांकाचा शिक्का न मारला जाणे.
- (४) एकाच चलानसाठी निर्देशिलेल्या रकमेच्या दोन वेगळ्या रकमा केल्या जाऊन त्या दोन चलानमध्ये रिपोर्ट केल्या जाणे.

ओल्टाज डेटा घेऊन तो अपलोड करत असताना वरील चुका टाळण्यात असे बँकांना सांगण्यात आले होते.

२५.२. डेटाच्या दर्जाबाबत काळज्या

पॅन, सीआयएन, ते टिन कळविताना बिनचुकपणा मिळविण्यासाठी प्रतिनिधी बँकांना पुढील गोष्टी करण्यास सांगण्यात आले होते. :-

१. टिन - एनएसडील साईटमधून बल्क पॅन सुविधेचा वापर करणे;
२. आवश्यक तेथे पॅनच्या पुराव्यासाठी आग्रह धरणे
३. ग्राहकाला दिलेला सीआयएन हा ओल्टाजवर अपलोड केलेलाच सीआयएन आहे ह्याची खात्री करून घेणे. “डेट ऑफ टेंडर” च्या बाबतीत विशेष काळजी घेणे.

२६. संगणकीकृत पावत्या देणे व डेटाच्या दर्जामध्ये सुधारणा

(आरबीआय/२००८/३२८ आणि डीजीबीए.जीएडी. क्र.एच.१२०७०/४२.०१.०३४/२००७-०८ दि. मे २२, २००८)

जून ०१, २००८ पासून, जोडपत्र अ-४-१ व २ मध्ये विहित केलेल्या नमुन्यात संबंधित माहिती असलेल्या ओल्टाज व्यवहारांच्या चलान प्रदानांच्या संगणकीकृत पावत्या देण्यास बँकांना सांगण्यात आले होते. ह्याशिवाय प्रतिनिधी बँकांना पुढील मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन करण्यास सांगण्यात आले होते. :-

- १) डेटा एंट्रीसाठी मेकर चेकर प्रणाली : चुकीची एंट्री होणे टाळण्यासाठी, एखाद्याने एंटर केलेला डेटा, दुसऱ्याने चेक करण्यासाठी उपयुक्त असलेल्या मेकर - चेकर प्रणालीचा काटेकोरपणे लाभ घेतला जावा.
- २) सॉफ्टवेअर अलर्ट : डेटा एंट्रीमध्ये कमीत कमी चुका असाव्यात ह्यासाठी, पॅन/टॅन एंटर केला गेला नाही किंवा अयोग्य डेटा एंटर केला गेला किंवा टॅनसाठी असलेल्या स्तंभात पॅन एंटर केला गेला किंवा मायनर हेड व मूल्यांकन - वर्ष ह्यामध्ये मेळ जुळत नाही अशा प्रसंगी, गोळा

करणाच्या शाखांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डेटा एंट्रीच्या सॉफ्टवेअरमध्ये एक सावधान इशारा (अलर्ट मेसेज) समाविष्ट केला जावा.

- ३) **सॉफ्टवेअर व्हॅलिडेशन** : आयकर विभागाने दिलेली सॉफ्टवेअर व्हॅलिडेशनस तुमच्या सिस्टिममध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत ह्याची खात्री करून घेण्यात यावी.
- ४) **बँकस्तरावर दर्जाची हमी** : सर्व प्रतिनिधी बँकांजडून शासकीय कर गोळा करण्याच्या बाबतीत दर्जाची हमी अपेक्षित आहे.
- ५) **फेटाळलेल्या फाईल्स पुनः अपलोड करणे** : एनएसडीएलमध्ये फेटाळले जाणे टाळण्यासाठी, ओल्टाजची डेटा फाईल टिनमध्ये अपलोड करण्यापूर्वी फाईल व्हॅलिडेशन युटिलिटी (एफव्हीयु) द्वारा तपासली जावी.

२७. शासकीय राजस्वाबाबतच्या ई-पेमेंट व्यवहारांसाठी कट-ऑफ कालावधी

(आरबीआय/२००८/२७५ आणि डीजीबीए. जीएडी. क्र.१०५७७/४२.०१.०३८/२००७-०८ दि. एप्रिल ३, २००८)

सीबीडीटी राजस्वाचे ई-पेमेंट करण्यास प्राधिकृत बँकांना सांगण्यात आले होते की, ओल्टाजखाली संध्याकाळच्या ८.०० वाजेपर्यंत मिळालेली प्रदाने त्याच दिवशी मिळाल्याचे समजण्यात यावे व त्यानंतर मिळालेली प्रदाने त्यानंतरच्या कामाच्या दिवशी मिळाल्याचे समजण्यात यावे.

२८. एप्रिल १, २००८ पासून करदात्यांच्या काही वर्गांनी करावयाचे वैधानिक इलेक्ट्रॉनिक करप्रदान

(आरबीआय/२००८/२८० आणि डीजीबीए. जीएडी. क्र.एच.१०८७५/४२.०१.०३८/२००७-०८ दि. एप्रिल १०, २००८)

सीबीडीटीने पुढील प्रकारच्या करदात्यांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करभरणा करणे वैधानिक केले आहे. : -

अ. एखादी कंपनी

ब. एखादी व्यक्ती (कंपनी सोडून) जिला कलम ४४अ, ब लागू आहे.

ह्यामुळे बँकांनी त्यांच्या शाखांना पुढील गोष्टी कळवाव्यात : -

- १) नावावरूनच कॉर्पोरेट करदात्याचा दर्जा ओळखला जावा. सर्व कॉर्पोरेट करपात्र संस्थांच्या पॅनमधील ४ था अंक 'C' हा असेल. ह्यामुळे अशा करपात्र व्यक्ती/संस्थांनी प्रत्यक्ष आणलेल्या चलान्स काउंटरवर स्वीकारल्या जाऊ नयेत.
- २) आयटी अधिनियमाच्या कलम ४४ए.बी खाली असलेल्या करदात्यांकडून काउंटेर्सवर प्रत्यक्ष चलान्स स्वीकारल्या जाव्यात कारण ई-पेमेंट करावयाची जबाबदारी मूलतः करदात्यांची असते.
- ३) अशा ई-पेमेंटची पोच स्क्रीनवर ताबडतोब उपलब्ध केली जावी.
- ४) ई-पेमेंटच्या ट्रॅझॅक्शन आयडी बँकेच्या विवरणपत्रात येईल ह्याची खात्री करून घ्यावी.
- ५) करदात्याला कर भरण्यात, ई-पेमेंटचा व्यवहार पूर्ण करण्यात, काउंटरवर फाईल मिळविण्यात अडचण आल्यास संपर्क साधावयाच्या अधिकाऱ्याची माहिती ई-पेमेंट गेटवे पेजवर दर्शविली जावी.
- ६) आयटीडी किंवा करदात्यांना काही अडचणी/प्रश्न आल्यास संपर्क साधण्यासाठी आयटीडी व एनएसडीएल ला अधिकाऱ्यांची यादी व संपर्क माहिती दिली जावी.

(आरबीआय/२००८/३२१ आणि डीजीबीए. जीएडी. क्र. एच. ११८९५/४२.०१.०३८/२००७-०८ दि. मे १५, २००८)

आर्थिक वर्ष २००७-०८ साठी, आयकर अधिनियमाच्या कलम ४४ एबी खाली येणाऱ्या करदात्यांच्या पॅन व नावांची यादी असलेली क्षेत्रनिहाय सीडी प्रतिनिधी बँकांना देण्यात आली होती. तसेच ह्या सीडीच्या साह्याने आयटी अधिनियमाच्या कलम ४४ एबी खाली असलेल्या करदात्यांनी चलानसह चेक दिल्यास पुढील कारवाई करण्यासही मदत होईल. :-

- १) करदात्याला त्याचे प्रदान ई-पेमेंट करण्याची विनंती करणे.
- २) तसे करणे शक्य नसल्याचे त्याने कळविल्यास त्याचा चेक स्वीकार करून त्याला इशारा देण्यात यावा की पुढील प्रदानासाठी असा स्वीकार केला जाणार नाही व ह्या अधिनियमाखाली त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकेल.
- ३) शाखेमध्ये नेट-बँकिंग खाते उघडण्यास त्याला मदत करण्यात यावी.
- ४) ई-पेमेंट करण्यासाठी (जोडपत्र ४ अनुसार) काही माहिती व पायऱ्या, करदात्यांच्या माहितीसाठी बँकांना देण्यात आल्या होत्या.

२९. सरकारी व्यवहारांबाबत ई - पेमेंटद्वारे धनप्रेषण करण्यासाठी अनुज्ञेय कालावधी - खाजगी क्षेत्रातील बँका

(डीजीबीए.जीएडी.क्र.एच.५५१/४२.०१.०११/२००८-०९ दि. जुलै १८, २००८)

ईझिएस्ट व ओल्टाजसह ई - पेमेंटद्वारा मिळणाऱ्या सर्व सरकारी व्यवहारांसाठी, खाजगी क्षेत्रातील बँका व आयडीबीआय ह्यांच्यासाठी असलेला धनप्रेषण करण्याचा कालावधी, ऑगस्ट १, २००८ पासून T+1 कामाचा दिवस (भरणा केल्याचा दिवस धरून) एवढा असेल.

३०. सरकारी व्यवहारांसाठी ई - पेमेंटद्वारे धनप्रेषण करण्यासाठी अनुज्ञेय कालावधी - सार्वजनिक क्षेत्रातील बँका

(आरबीआय/२००८/०९/९७-डीजीबीए.जीएडी.क्र.एच. ५४९/४२.०१.०११/२००८-०९ दि. जुलै १८, २००८)

ईझिएस्ट व ओल्टाजसह ई - पेमेंटद्वारा मिळणाऱ्या सर्व सरकारी व्यवहारांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी असलेला धनप्रेषण करण्याचा कालावधी जानेवारी १, २००९ पासून T+2 कामाचे दिवस (भरणा केल्याचा दिवस धरून) एवढा असेल.

३१. सरकारी खात्यात सरकारी जमा रकमेचा भरणा/धनप्रेषण करण्यात झालेल्या विलंबासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून व्याजाची वसुली

(आरबीआय/२००९/४६३-डीजीबीए.जीएडी क्र. एच-९२८४ /४२.०१.०११/२००८-०९ दि. एप्रिल २८, २००९)

(१) दंडात्मक व्याज आधीच भरले गेले आहे अशा प्रकरणांमध्ये, १/५/२००५ ते ३१/१२/२००६ पर्यंतच्या काळात बाधित झालेल्या व्यवहारांसाठी (रेव्हेन्यु रिसीट्स संबंधाने) भरणा केलेली तारीख वगळणे लागू करण्याबाबत :-

सध्या अस्तित्वात असलेल्या निदेशानुसार, सरकारी राजस्वांचे प्रेषण करण्यातील विलंबकालाचे व्याज काढण्यासाठी “भरणा केल्याची तारीख” (पुट थ्रु डेट), प्रेषण - निकषांमधून वगळण्यात आली होती आणि बँकांनी व्याज भरले नव्हते, अशा विलंब - व्याज प्रकरणांमध्ये हे निदेश लागू करण्यात आले होते. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सद्वारा ठरविण्यात आले होते की, ज्या बँकंनी १/०५/२००५ ते ३१/१२/२००६ पर्यंतच्या काळात दंडात्मक व्याज भरले होते त्या बँकांनाही सरकारी जमा रकमेच्या धनप्रेषणासाठी असलेला कालावधी काढतांना “भरणा केल्याची तारीख” (पुट थ्रु डेट) वगळण्याची सुविधा दिली जावी. बँकांद्वारे दिल्या गेलेल्या अतिरिक्त व्याजाचे समायोजन त्यांच्याकडून विलंबकालीन व्याजाबाबतच्या पुढील मागण्या/दाव्यांमध्ये केले जावे.

(२) इलेक्ट्रॉनिक अकाउंटिंग सिस्टिम इन एक्साईज अँड सर्व्हिस टॅक्स (ईझिएस्ट) खाली बाहेरगावच्या व्यवहारांसाठी सरकारी राजस्वाचा भरणा सरकारी खात्यात करण्याचा अनुज्ञेय कालावधी : -

असे ठरविण्यात आले आहे की, बाहेरगावच्या व्यवहारांसाठी जास्तीत जास्त T+5 कामाचे दिवस (पुट थ्रु डेट सोडून) एवढा कालावधी देण्यात येईल. आमचे परिपत्रक क्र. आरबीआय/२००८/०९/९७ दि. जुलै १८, २००८ मध्ये दिलेल्या, वेगळ्या दिलेल्या निदेशानुसार केलेल्या ई - पेमेंटसाठी (इंटरनेटद्वारा केलेले प्रदान) हे लागू होणार नाही.

(३) जमा केलेल्या सरकारी रकमांचे विलंबाने प्रेषण केल्याने क्षुल्लक/बारीक सारीक रकमांचे दंडात्मक व्याज आकारणे : -

असे ठरविण्यात आले आहे की, रु. ५००/- किंवा त्यापेक्षा कमी विलंबकाळ दंडात्मक व्याजाकडे दुर्लक्ष केले जाईल व जानेवारी १, २००८ पासून ते दंडात्मक व्याज दंडात्मक व्याजाच्या क्षेत्रातून वगळले जाईल.

(४) ओल्टाजच्या सुरुवातीच्या काळात डीलिंग शाखांना आलेल्या सुरुवातीच्या बारीकसारीक अडचणींमुळे दंडात्मक व्याज न आकारणे : -

प्रणाली स्थिरतेने काम करण्यापूर्वी ओल्टाजची अंमलबजावणी केली जात असतानांच्या सुरुवातीच्या काळात येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींचा विचार करता, सहा तिमाहींना (म्हणजे १/०४/२००५ ते ३०/०९/२००६) दंडात्मक व्याजाच्या क्षेत्रातून सूट देण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्याशिवाय, हे निदेश, वित्त मंत्रालयाच्या ठेवी योजनांना, म्हणजे पीपीएफ/एससीएसएस च्या निधीप्रेषणाला लागू होणार नाहीत.

३२. दूरगामी स्थळे, अडथळे असलेल्या आणि डोंगराळ भागांसाठी शासकिय खात्यामध्ये सरकारी महसूलाच्या प्रेषणाचा मंजुरी मिळालेला कालावधी

(आरबीआय/२००९-१०/३८१-डीजीबीए.जीएडी क्र. एच-७७९० /४२.०१.०११/२००९-१० दिनांक एप्रिल ६, २०१०) दि. एप्रिल २८, २००९)

असा निर्णय घेण्यात आला कि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना शासकिय उत्पन्नांच्या सी ए एस, आर बी आय, नागपूर यांना केलेल्या मानवी प्रेषणाला, जम्मू आणि काश्मिर, लेह, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्किम, उत्तर-पूर्व भाग (अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपूरा), झारखंड आणि छत्तिसगढ येथे असणाऱ्या शाखांच्या संदर्भामध्ये, टी /१२ कामकाजाच्या दिवसांचा कालावधी (ज्यामधून शाखेमध्ये पैसे उपलब्ध असणाऱ्या जिथे टी हा दिवस असतो, अशा पूट थ्रु डेटला वगळून) १.१.२०१०पासून मंजूर करण्यात आला आहे.

दूरगामी स्थळे, अडथळे असलेल्या आणि डोंगराळ भागांसाठी असलेले वरील नियम वित्त मंत्रालयाच्या पी पी एफ/एस सी एस एस इ. भरणा योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या निधीच्या प्रेषणासाठी लागू होत नाहीत.

३३. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मार्फत शासकिय खात्यांच्या ई पेमेंट्सच्या प्रेषणाचा मंजूरी मिळालेला कालावधी

(पत्रक आरबीआय/२०१०-११/२२९-डीजीबीए.जीएडी क्र. एच-२४४४ /४२.०१.०११/२०१०-११ दिनांक ऑक्टोबर ८, २०१०)

असा निर्णय घेण्यात आला आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संदर्भातील ईपेमेंटच्या मार्फत झालेल्या सर्व शासकिय व्यवहारांच्या संबंधित प्रेषण कालावधी १ नोव्हेंबर २०१० पासून टी/१ कामकाजाचा दिवस (पूट थ्रु डेटचा आंतर्भाव करून) करण्यात आला आहे.

.....

**ऑनलाइन टॅक्स अकाउंटिंग सिस्टीम (ओएलटीएस) च्या
संबंधातील हिशोबाची कार्यपद्धती**

१. स्वीकृती बँकांमध्ये कर स्वीकारण्यासाठी कार्यपद्धती

१.१ करदाता कोणत्याही अधिकृत बँकेच्या अधिकृत शाखेत रोख, त्याच्या खात्यातून थेट वजावटीद्वारे किंवा जेथे प्रदान करण्यात येते त्याच केंद्रातील दुसऱ्या बँकेवर/शाखेवर दिलेल्या धनादेशा/ धनप्रेष द्वारे कर प्रदान करू शकतो. कराचे प्रदान कोणत्याही अधिकृत बँकेत बाहेरगावच्या धनादेशाद्वारे किंवा अधिकृत बँकेला वित्तप्रेषणाच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे करता येईल. प्रत्येक प्रदानासाठी विहित नमुन्यातील चलान आवश्यक आहे. चलानचा नमुना हा एक वरच्या बाजूला मुख्य चलान आणि चलानच्या तळाशी करदात्याची स्थळप्रत असलेली चलानची एकमेव प्रत आहे. (नमुना परिशिष्ट 'अ' मध्ये).

१.२ स्वीकृती बँक शाखेच्या खिडकीवर

स्वीकृती बँकेचा प्राप्तकर्ता लेखनिक/गणकाने प्रदान स्वीकारताना खालील बाबी तपासून घेतल्या पाहिजेत:-

अ. चलानचा मुख्य भाग करदात्याच्या स्थळप्रतीचा भाग योग्य प्रकारे भरला आहे किंवा नाही आणि रक्कम ज्या मुख्य शीर्षकाखाली हिशोबात धरायची/जमा करायची आहे त्याची नोंद त्यात केलेली आहे अथवा नाही.

ब. स्थायी लेखा क्रमांक (पॅन)/ कर कपात लेखा क्रमांक (टॅन). करदात्याचे नाव आणि पत्ता, निर्धारण वर्ष आणि प्रदानाचे स्वरूप आणि प्रदान योग्य प्रकारे भरले आहेत अथवा नाही. रक्कम अंकी आणि अक्षरी बरोबर लिहिलेली असली पाहिजे.

क. स्थायी लेखा क्रमांक (पॅन) चलानमध्ये विहित जागी नमूद केलेला आहे किंवा नाही. आयकर अधिनियमाच्या कलम १३९ ए ५ (बी) आधीन पॅन नमूद करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे अधिनियमाच्या कलम २०३ आधीन टॅन नमूद करणे बंधनकारक आहे. करदात्याने नमूद केलेला पॅन विधीग्राह्य करावा (तो पॅन/टॅन च्या वैध रचणेनुसार आहे किंवा नाही ते तपासून पहाणे) आणि कर स्वीकारणाऱ्या निर्धारित बँकेने चलानमध्ये वैध पॅन नमूद केलेला असेल तरच चलान स्वीकारली जातील याची खात्री करावी. तथापि, जेथे करदाता असे दर्शवितो कि, त्याने पॅन/टॅनसाठी अर्ज केला आहे परंतु अजून तो त्याला मिळालेला नाही, परंतु जर करदाता पॅन/टॅन अर्ज क्रमांक चलानमध्ये दर्शवीत असेल तर कर प्रदान चलान बँकेने स्वीकारावे. अशा बाबतीत **करदात्याने चलानमध्ये आपला पूर्ण पत्ता नमूद केला आहे याची खात्री करावी.**

१.३ चलानची छाननी केल्यानंतर आणि सादर केलेली रोख रक्कम किंवा धनादेशाची/धनप्रेषाची चलाना मध्ये दाखविलेल्या रकमेशी जुळते आहे, आणि धनादेश नंतरच्या तारखेचा/ मुदतबाह्य नाही याबाबत समाधान झाल्यानंतर शाखेचा स्वीकृती गणक किंवा खिडकी लेखनिक करदात्याला स्थळप्रतीची प्राप्ती करणे सोयीचे व्हावे यासाठी त्याला कागदी ओळखचिन्ह देईल. अन्य बँक शाखेवर दिलेल्या धनादेशासह सादर केलेल्या चलानच्या बाबतीत, स्थळप्रतीची पावती धनादेशाची किंवा धनप्रेषाची रक्कम वसूल झाल्यानंतर देण्यात येईल आणि म्हणून कागदी ओळखचिन्हावर ती कधी उपलब्ध होईल याचा उल्लेख असावा.

१.३.१ रोख रकमेसह सादर केलेली चलाने

रोख रकमेसह सादर केलेले चलान छाननीनंतर योग्य आहे असे दिसून आले तर “**त्यावर रोख रक्कम मिळाली**” असा शिक्का उमटवावा. बँकेने चलानच्या मुख्य भागावर आणि करदात्याच्या स्थळप्रतीवर बँक आणि शाखा, शाखेचा बीएसआर संकेत(७ अंकी), रक्कम जमा केल्याची तारीख (डीडी/एमएम/वायवाय)

चलानचा अनन्य अनुक्रमांक (५ अंकी) नमूद करणारा शिक्काही उमटवावा. शिक्क्याचा ठसा मुख्य भाग आणि करदात्याची स्थळप्रत अशा चलानच्या दोन्ही बाजूंवर उमटवावा. शिक्क्याचा ठसा स्पष्ट आणि वाचनीय आहे याची काळजी घ्यावी.

शाखेचा अधिकृत अधिकारी चलानच्या करदात्याच्या स्थळप्रतीवर रक्कम प्राप्त झाल्याबद्दल पूर्ण सही करील आणि मुख्य भागावर आद्याक्षरांनी सही करील. करदात्याच्या स्थळप्रतीवर प्राप्त झालेली रक्कम अक्षरी आणि अंकी अशी दोन्ही प्रकारे दर्शविली जाईल. करदात्याच्या स्थळप्रतीची स्वीकृती पोच सादरकर्त्याला परत दिली जाईल आणि मुख्य प्रत त्यानंतर लेखपट्टिका तयार करण्यासाठी स्वीकृती लेखपट्टीकेकडे पाठविली जाईल.

१.३.२ धनादेश/धनप्रेष सह सादर केलेली चलाने

धनादेश/धनप्रेषासह सादर केलेल्या चलानावर साधन सादर करण्याची तारीख त्याचप्रमाणे रक्कम वसूल झाल्याची तारीख दर्शविण्यासाठी 'दुहेरी तारखेचा ठसा' उमटविला जाईल. हे शक्य आहे कि, काही बँका खिडकीवर चलान सादर केल्यानंतर लगेच आवक तारखेचा शिक्का उमटविण्याच्या पध्दतीचे अनुसरण करीत असतील. त्या प्रकरणात दुहेरी तारखेच्या शिक्क्याची गरज भासणार नाही. तथापि, चलानच्या करदात्याच्या स्थळप्रतीवर आणि मुख्य प्रतीवर, दोन्हीवर आवक तारखेचा शिक्का न चुकता उमटविला आहे याची खात्री करून घेतली जाईल.

तपासणी अधिकारी प्रथम सादर करणाऱ्याने नोंदलेली रक्कम आणि धनादेश/धनप्रेष यांच्यात फरक नाही याची खात्री करून घेईल. त्यानंतर, धनादेश/धनप्रेषच्या वसूलीनंतर, **दुहेरी शिक्क्यावर किंवा चलानमध्ये त्यासाठी असलेल्या जागेत, जसे असेल त्याप्रमाणे**, वसूल झाल्याची तारीख दर्शविली जाईल. बँक एकमेव चलानच्या करदात्याच्या स्थळप्रतीवर आणि मुख्य प्रतीवर बँकेचे नाव आणि शाखा, शाखेचा बीएसआर संकेत (७ अंकी) रक्कम जमा केल्याची तारीख आणि चलानचा अनन्य अनुक्रमांक (५ अंकी) दर्शविणारा शिक्का उमटवेल. रक्कम प्राप्त झाल्याबद्दल चलानवर सही केल्यानंतर, करदात्याची स्थळप्रत सादर करणाऱ्याला ओळखचिन्ह परत केल्यानंतर दिली जाईल.

१.३.३ चलानला क्रमांक देणे

प्रत्येक दिवसासाठी चलानला (रोख प्रदान केलेल्या आणि धनादेश द्वारे प्रदान केलेल्या अशा दोन्ही) धावते अनुक्रमांक देण्यात येतील. याची खात्री करून घेतली पाहिजे कि, प्रत्येक चलानवरील अनुक्रमांक नंतर शोधणे शक्य व्हावे यासाठी **अनन्य असेल. त्यासाठी बँकेने खात्री केली पाहिजे कि, रोख रकमेसह जमा केलेल्या चलानला दिलेले अनुक्रमांक त्या दिवशी वसूल झालेल्या धनादेशांसमक्ष चलानाना दिलेल्या अनुक्रमांकाशी परस्परव्याप्त होणार नाहीत.**

रोख रकमेसह आणि त्याच शाखेच्या धनादेशासह सादर केलेल्या चलानांच्या स्थळप्रती सादर करणाऱ्याला योग्य पावतीसह खिडकीवरून परत दिल्या पाहिजेत. त्याच बँकेच्या वेगळ्या शाखेवर किंवा त्याच केंद्रात स्थित असलेल्या अन्य कोणत्याही बँकेवर दिलेल्या धनादेशासह/धनप्रेषासह सादर केलेल्या चलानांची करदात्याची स्थळप्रत, कोणत्याही दिवसाच्या क्लियरिंगच्या अप्रदत्त साधनांच्या परताव्यासाठी 'लोकल बँकर्स क्लियरिंग हाऊस' च्या नियमांआधीन निश्चीत केलेल्या दिवसाच्या नंतरच्या कामकाजाच्या दिवसापेक्षा उशिरा नाही अशी योग्य पावतीसह परत केली पाहिजे.

१.४.१ धनादेश/धनप्रेषासह सादर केलेल्या चलानांच्या बाबतीत, चलानच्या मुख्य भागावर, जो बँकेकडे झोनल अकाउंट्स ऑफिस (झेडएओ) कडे स्वीकृती लेखपट्टीकेसह पाठविण्यासाठी राखून ठेवण्यात येतो, धनादेश वसूल झाल्याच्या तारखेचा सुध्दा शिक्का मारला पाहिजे. यद्यपि, आयकर अधिनियमानुसार धनादेश/धनप्रेष वसूल झाल्याची तारीख ही कर प्रदान केल्याची तारीख मानली जाईल, धनादेश/धनप्रेष वसूल झाल्यानंतरच लेखपट्टीकेवर घेतले जातील.

१.४.२ स्वीकृत चलानवर दुहेरी तारीख

त्यामुळे, चलानच्या ज्या मुख्य भागाद्वारे धनादेश/धनप्रेष जमा केला जातो. त्यावर खालीलप्रमाणे दोन तारखा असतील:

१) सादर केल्याची तारीख : डिडिएमएमवायवाय (रबरी शिक्काच्या पोचपावतीत)

२) वसूलीची तारीख : डिडिएमएमवायवाय (चलानमध्ये दर्शविलेल्या जागी)

रोख चलानच्या बाबतीत 'सादर केल्याची तारीख' आणि 'वसूलीची तारीख' एकच असतील.

१.४.३ स्वीकृती बँक अन्य कोणत्याही स्वरूपात पावती देणार नाही.

२. स्वीकृती शाखेने लेखपट्टिका तयार करणे

२.१ प्रत्येक दिवशी ज्यांच्या समक्ष रोख प्रदान करण्यात आले आहे किंवा त्या तारखेला धनादेशाची/धनप्रेषाची वसूली झाली आहे अशा सर्व चलानांना धावता अनुक्रमांक देण्यात येईल.

२.२ चलानची नाव आणि पॅन, अनुक्रमांक, जमा केल्याची तारीख आणि शाखेचा बीएसआर संकेत अशी सर्व क्षेत्रे करदाता जेव्हा बँकेच्या खिडकीवर चलान जमा करील तेव्हा पकडणे आवश्यक आहे. चलानांच्या डेटा रचणेची क्षेत्रे ज्यासाठी डेटा पकडणे आणि पारेषित करणे आवश्यक आहे ती आयकर विभागातर्फे बँकाना नंतर कळविण्यात येतील. स्थायी लेखा क्रमांक(पॅन) आणि करदात्याचे नाव न चुकता पावती आणि प्रदान लेखपट्टिकेवर अंतर्भूत करावे.

२.३ ग्राहकांसाठी बँकेच्या वेळेच्या समाप्तीनंतर, बँक शाखेने त्या दिवशी रोख प्रदान ज्यांच्या समक्ष मिळाले आहे ती चलाने आणि त्या दिवशी धनादेश/धनप्रेष द्वारे प्रदान वसूल झाले आहे ती चलाने शोधून काढावीत. या चलानांची माहिती आधीच बँकेच्या संगणक यंत्रणेत असल्यामुळे, बँकेने त्या दिवशी ज्यासाठी प्रदान वसूल झाले आहे तो चलान डेटा समाविष्ट असलेली फाइल तयार करावी आणि बँकेच्या जोडकक्षामार्फत आयकर विभागाकडे पाठविण्यासाठी ती नोडल शाखेकडे पारेषित करावी.

तथापि, नॉन-कॉम्प्युटराइज्ड/ नॉन-नेटवर्कड अधिकृत शाखांनी त्यांच्या सर्वात नजीकच्या कॉम्प्युटराइज्ड/नेट-वर्कड शाखेतून डेट नोडल शाखेकडे पारेषित होईल याची खात्री करावी. त्या दिवशी प्रदान वसूल झालेले कोणतेही चलान मागे राहणार नाही याची खात्री करावी. विशिष्ट दिवशी पारेषित केलेल्या कराच्या प्रत्येक प्रकारच्या नोंदीसाठी(मुख्य शीर्षक) संपूर्ण आर्थिक वर्षात(१ एप्रिल ते ३१ मार्च) चालू राहणारा अनुक्रमांक देण्यात यावा. बँकेने विभागाकडे पारेषित करावयाच्या नोंदींचे आणि फाइल्सची रचना आयकर विभागाच्या विहित नमुन्यात असेल. **स्वीकृती शाखेने ऑनलाइन डेटा फाइल आयकर विभागाकडे पारेषित केल्यानंतर त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल करता कामा नये.**

२.४ क्लियरिंग विवरणपत्रांचा परामर्श

स्वीकृती शाखेने जी चलानांच्या समक्ष साधने प्रदान न होताच परत आली आहेत ती सुध्दा शोधून काढावीत. अशी साधने संबंधित चलानासह योग्य वाटेल ती पुढील कारवाई करण्यासाठी बँकेत वेगळी ठेवावीत.

२.५ आयकर विभागाकडे जो चलान डेटा पारेषित केला आहे, त्याची दैनिक तत्वावर कराच्या प्रकाराच्या(मुख्य शीर्षक) आधारे लेखपट्टिकेचे वेगळे प्रिंटआऊट.....स्वरूपात आणि सारांश.....स्वरूपात स्वीकृती शाखेने आपल्या संगणकावर निर्माण करावेत. संबंधित दिवसासाठी पारेषित केलेल्या लेखपट्टिकेला देण्यात आलेले वर्षभर(१ एप्रिल ते ३१ मार्च) चालू राहणारे धावते अनुक्रमांक, संबंधित कराच्या प्रकाराच्या (मुख्य शीर्षक) आधी योग्य लघुरूप देऊन लेखपट्टिकेवर छापण्यात येतील. स्वीकृती शाखा आयकर विभागाकडे पूर्वी पारेषित केलेल्या डेटामध्ये कोणत्याही प्रकारे बदल केलेल्या डेटापासून कोणतीही छापील लेखपट्टिका किंवा सारांश तयार निर्माण करणार नाहीत. अशा प्रकारे, शाखेने निर्माण केलेली लेखपट्टिका बँकेने विभागाच्या टीआयएनकडे ऑनलाइन पारेषित केलेल्या डेटापासून आरसीसीने निर्माण केलेल्या लेखपट्टिकेशी तंतोतंत जुळली पाहिजे. त्यानंतर शाखा संगणकावर छापलेला सारांश आणि पावती लेखपट्टिकेचा संच तयार करील आणि प्रत्येक लेखपट्टिकेला प्रत्यक्ष चलाने, ती लेखपट्टिकेवर ज्या नोंदलेली

आहेत त्याच क्रमाने जोडील. पुढच्या कामकाजाच्या दिवसाच्या सुरुवातीला, स्वीकृती शाखा ती पुढे झेडएओ कडे पारेषित करण्यासाठी नोडल शाखेकडे रवाना करील.

२.६ एरर रेकॉर्डचे पारेषण

स्वीकृती बँक शाखेने करदात्याने प्रदान केलेली रक्कम किंवा प्रदानाचे मुख्य शीर्षक कळविताना काही चूक केली तर बँकेने दुरुस्त केलेली माहिती एरर रेकॉर्ड मार्फत टीआयएनला ऑनलाइन पारेषित करावी ज्याचा नमुना आयकर विभागाने विहित केल्यानुसार असेल. रकमेतील आणि खात्याच्या शीर्षकातील चुकीची दुरुस्ती झेडएओला सुध्दा नोडल शाखेमार्फत पाठवावयाच्या 'एरर स्कॉल' द्वारे कळवावी. केवळ बँकेने टीआयएनला कळविलेली कराच्या प्रदानाची रक्कम आयकर विभाग करदात्याने प्रदान केलेली कराची रक्कम म्हणून स्वीकारील.

३. आयकर परताव्याच्या आदेशाच्या (आयटीआरओज)/इसीएस प्रदानाची कार्यपद्धती

३.१ थेट कर परताव्याचे काम अधिकृत बँकेच्या केवळ एकाच शाखेकडे सोपविले जाते, साधारणपणे आयटीडी सेंटर/जिल्ह्यातील भारतीय रिझर्व बँक, भारतीय स्टेट बँक किंवा तिच्या सहयोगी बँका. परताव्याचे आदेश करदाता त्याच शाखेतील त्याच्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी बँकेला सादर करील. परताव्याचे आदेश काढण्यासाठी अधिकार असलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नमुना सही आयकर विभाग प्राधिकारी संबंधित प्रदाता शाखेला आगाऊ पाठवतील. नमुना सही बँकेच्या रेकॉर्डवर आधीच नमुना सही असलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याद्वारे उचित प्रकारे प्रमाणित केली जाईल. अधिकृत अधिकाऱ्यातील बदल संबंधित शाखेला ताबडतोब कळविला जाईल. कार्यमुक्त अधिकारी कार्यमोचक अधिकाऱ्यांची नमुना सही प्रमाणित करील. परताव्याचे आदेश प्रदानासाठी संमत करताना, संमत करणारा अधिकारी परक्राम्य लेखांच्या प्रदानासंबंधात साधारणपणे घेतल्या जाणाऱ्या काळजी व्यतिरिक्त लेखा महानियंत्रक तसेच रिझर्व बँकेतर्फे वेळोवेळी निर्गमित केल्या जाणाऱ्या सूचनांबाबतही कमालीची काळजी घेईल. आदात्याने आयकर परताव्याच्या आदेशाच्या (आटीआरओ) मागील बाजूस 'दावा करणाऱ्याची सही' साठी दिलेल्या जागेत त्याची सही केली पाहिजे. प्रदत्त आयटीआरओची सुचनापत्रे आणि छापील प्रदान लेखपट्टीका यापुढे बँका आयकर विभागाकडे पाठविणार नाहीत या व्यतिरिक्त परताव्याच्या सुचनापत्रांच्या संबंधातील कार्यपद्धती आजच्या प्रमाणेच पुढे चालू राहील.

३.२ पावत्यांप्रमाणेच, परतावे सुध्दा प्रदाता शाखेने ज्या प्रकारच्या करा आधीन परतावा देण्यात असेल त्यानुसार वर्गीकृत करणे आवश्यक आहे. आयटीआरओच्या संबंधात मुख्य शीर्षक निहाय वेगळी नोंद ठेवण्यात येईल.

३.३ प्रत्यक्ष कर परतावा आरबीआयच्या इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सिस्टीम(इसीएस) द्वारे सुध्दा थेट करदात्यांच्या बँक खात्यात जमा करता येईल. या सुविधेचा उपयोग करण्यासाठी करदाता त्याच्या आयकर विवरणपत्रात बँक खात्याचा प्रकार(बचत किंवा चालू), खाते क्रमांक आणि बँक शाखा संकेत (९अंकी) नमूद करून अधिकार देतो. निर्धारण अधिकाऱ्याने करदात्यांच्या विवरणपत्राची प्रक्रिया केल्यानंतर आणि परतावा निश्चित केल्यावर, आरसीसीच्या अधिकारितेतील सर्व करदात्यांचे परतावे (ज्यांनी इसीएस द्वारे जमा करण्याची मागणी केली आहे) स्वयंचलितपणे आरसीसी मधील संगणक यंत्रणेत एकत्रित केले जातात. हा सर्व परतावा डेटा मॅग्नेटीक मिडिया (फ्लॉपी किंवा रिरायटेबल सीडी) वर डाऊनलोड, एनक्रिप्ट आणि कॉपी केला जातो किंवा इलेक्ट्रॉनिकली पारेषित केला जातो. आरसीसी तो स्थानिक झेडएओ तसेच आरबीआयच्या किंवा एसनबीआयच्या परतावे निर्गमित करणाऱ्या शाखेकडे पाठविते. डेटा फाईलमध्ये विधीग्राह्य केल्यावर, बँक आयकर विभागांच्या खात्यातून एकूण परताव्याच्या रक्कम वजा करते आणि त्यानंतर जेथे करदात्यांची खाती आहेत अशा बँकेच्या वेगवेगळ्या शाखांना क्लियरिंग मार्फत आयकर विभागाने कळविलेली रक्कम करदात्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सूचना निर्गमित करते. विभागाच्या खात्यात बँकेने त्या दिवसासाठी आयकर विभागाकडे पारेषित केलेल्या प्रदानाच्या (परतावा)डेट्यात एकच वजावट दिसते. करदात्याच्या खात्यात यांपैकी एखादी जमा खाते बंद होणे वगैरे सारख्या कोणत्याही कारणाने प्रभावी न झाल्यास, ती नंतर आयकर विभागाच्या खात्यात इसीएस विवरणपत्रासाठी स्वतंत्र वजा नोंदीद्वारे हिशोबात धरली जाते

आणि त्या विशिष्ट दिवसासाठी पारेषित केलेल्या प्रदान डेट्यामार्फत आयकर विभागाला कळविली जाते. इलेक्ट्रॉनिक मिडियातील(फ्लॉपी किंवा रिरायटेबल सीडी वगैरे) फाइल्स संगणक मुद्रित प्रदान(परतावा) लेखपट्टिकेसहित झेडएओ कडे पाठविल्या जातात तर तोच डेटा बँक, आयकर विभागाच्या टॅक्स इन्फर्मेशन नेटवर्क (टीआयएन) द्वारे आयकर विभागाकडे ऑनलाइन पारेषित करते.

४. प्रदान (परतावा) लेखपट्टिका तयार करणे.

४.१ प्रदान लेखपट्टिका तयार करण्याची कार्यपद्धती स्वीकृती लेखपट्टिकेला लागू असलेल्या कार्यपद्धती सारखीच आहे.

४.२ लेखपट्टिका स्वीकृतीशी संबंधित संचाप्रमाणेच संचात तयार करण्यात येतील फक्त चलानच्या ऐवजी लेखपट्टिकेबरोबर परतावा आदेश असतील. सर्व प्रदत्त परतावा प्रमाणांकांसंबंधातील संपूर्ण डेटा बँक पुढे विभागाच्या टीआयएनकडे पारेषित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिकली जोडकक्षाकडे पारेषित करील तर प्रत्यक्ष लेखपट्टिका प्रदत्त परतावा आदेशांसह नोडल शाखेद्वारे झेडएओकडे पाठविली जाईल. नोडल शाखा जर स्थानिक नसेल तर वरील सर्व कागदपत्रे (स्वीकृती/प्रदान लेखपट्टिका वगैरे) न चुकता नोंदणीकृत टपालाद्वारे पाठविण्यात यावी.

४.३ इसीएस परताव्यांच्या बाबतीत, डेटा जोड कक्षाकडे ऑनलाइन पारेषित केला जाईल आणि त्यानंतर आयकर विभागाकडे तर इलेक्ट्रॉनिक मिडीयावरील तेच इसीएस विवरण प्रदाता बँक नोडल शाखेमार्फत स्थानिक झेडएओकडे पाठविल.

५. करदात्याने स्थळप्रत हरवणे

५.१ ठेवीदाराने स्वीकृतीकृत चलान स्थळप्रत हरवल्यास, बँक शाखा, निर्धारितीकडून जमा रकमेसाठी प्रमाणपत्राच्या निर्गमनाच्या मागणीसाठी विशिष्ट लेखी विनंती प्राप्त झाल्यावर, प्रत्येक प्रकरणातील अर्जदाराच्या खरेपणाविषयी त्यांचे समाधान झाल्यावर त्यांच्याकडील नोंदीच्या आधारे ते ठेवीदाराला निर्गमित करू शकतात आणि त्यांच्या निर्णयाने नाममात्र शुल्क आकारू शकतात. प्रमाणपत्रावर चलानचे विवरण म्हणजे रक्कम, बँकेचे नाव आणि शाखा, बीएसआर संकेत आणि धनादेश/रोख जमा केल्याची तारीख, मुख्य शीर्षक, चलान अनुक्रमांक, धनादेश वसूल झाल्याची तारीख/रोख जमा केल्याची तारीख आणि स्वीकृती शाखेचा लेखपट्टिका क्रमांक आणि पूर्वी ज्या तारखेला कर प्रदानाचे विवरण पारेषित केले होते ती तारीख या बाबी नमूद कराव्यात.

६. नोडल बँकेची कामे

तत्पर आणि अचूक पारेषण, तिच्या अधिकारितेतील(तिच्या स्वतःच्या स्वीकृतींसह) स्वीकृती शाखांनी रोज कळविलेल्या जमा/परताव्याचा हिशोब ठेवणे यासाठी नोडल शाखा जबाबदार असेल. तिच्याशी जोडलेल्या सर्व स्वीकृती शाखांची जमा(स्वतःकडील जमेसह) तत्परतेने आरबीआय, सीएस, नागपूर येथील सरकारी खात्यात वित्तप्रेषित करण्यासाठी सुध्दा ती जबाबदार असेल. झेडएओबरोबर आंकड्यांचा मेळ घालण्यासाठी सुध्दा ती जबाबदार असेल.

६.२ स्वीकृती शाखांकडून विशिष्ट दिवशी वसूल झालेल्या सर्व चलानांबाबत डेटा प्राप्त झाल्यावर, नोडल शाखा दैनिक तत्वावर खालील कारवाई करील. :-

अ.ती आपल्या संगणक यंत्रणेवर सर्व चलान डेट एकत्रित करील आणि आयकर विभागाने विहित केलेल्या नमुन्यात डेटा, त्या दिवशी पारेषित करण्यात आलेल्या सर्व चलान नोंदींसाठी एकसमान लेखपट्टिका क्रमांक आणि तारीख देऊन पुढे विभागाच्या टीआयएनकडे पाठविण्यासाठी तिच्या जोड कक्षाकडे पारेषित करील.

ब. ती फ्लॉपी किंवा अन्य कोणत्याहि मीडियातील (झेडएओने कळविल्याप्रमाणे) संगणकीय डेट्याच्या आधारे मुख्य लेखपट्टिका आणि सारांश निर्माण करील आणि

कामकाजाच्या पुढील दिवशी झेडएओकडे पारेषित करील.

क. स्वीकृती शाखांकडून संगणक-निर्मित शाखा लेखपट्टिकेची हार्ड कॉपी प्राप्त झाल्यानंतर, नोडल शाखा या संगणक-निर्मित लेखपट्टिका पूर्वी स्वीकृती शाखानी पारेषित केलेल्या डेट्याशी तंतोतंत जुळतात याची खात्री करील. स्वतःसह सर्व शाखांकडून प्राप्त झालेल्या या सर्व संगणक मुद्रित शाखा लेखपट्टिका (चलानसह) ती मुख्य शीर्षक निहाय मुख्य लेखपट्टिकेसह शिवून एकत्रित करील. ती मुख्य शीर्षक निहाय मुख्य लेखपट्टिका आणि सारांश यांचे संगणक प्रिंटआऊटसुद्धा तयार करील. त्यानंतर ती त्यांना(चलानसह) संबंधित झेडएओकडे दैनिक तत्वावर पाठवील.

ड. वर (सी) मध्ये चर्चिल्याप्रमाणे त्याच पध्दतीने चलानशिवाय लेखपट्टिकेचा तयार केलेला दुसरा संच नोडल शाखा आपल्या दफतरासाठी ठेवून घेईल.

इ. अशाच प्रकारे, नोडल शाखा प्रदानासाठी(म्हणजे परतावा)संगणक मुद्रित स्वतंत्र मुख्य लेखपट्टिका निर्माण करील, आणि त्या प्रदत्त आयटीआरओजसह झेडएओकडे पाठवील. ती इसिएस परताव्याचे विवरणसुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे झेडएओकडे पाठवील. परतावा डेटा (कागदी आयटीआरओज आणि इसीएस परताव्यासंबंधातील) नोडल शाखा जोड कक्षाद्वारे टीआयएनकडे ऑनलाइन पारेषित करील. प्रदत्त आयटीआरओजची प्रमाणके ती ठेवून घेईल.

फ. प्रत्येक वर्षी एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांत, नोडल शाखा लेखपट्टिकेचे दोन संच तयार करतील-एप्रिल च्या व्यवहाराशी संबंधित एक सामान्य लेखपट्टिका आणि दुसरी मार्चच्या व्यवहाराशी (याचा अर्थ स्वीकृती शाखेने ३१ मार्चपर्यंत सादर केलेल्या आणि वसूल झालेल्या धनादेशांची/ धनप्रेषांची/आयटीआरओजची ३१ मार्च नंतर परंतु १५ एप्रिलपूर्वी पाठविलेली लेखपट्टिका)संबंधित- या नोडल शाखा मार्च अवशिष्ट खाते म्हाणुन लेखपट्टिकेवर घेईल. नोडल शाखा नागपूर येथील जोड कक्षाला हे व्यवहार मार्चचे व्यवहार म्हणून समाविष्ट करण्यासाठी कळवील. नोडल शाखा एप्रिलसाठी दुसरी लेखपट्टिका खात्याचा महिना ठळकपणे दर्शवून पाठवील. ३१ मार्च रोजी किंवा पूर्वी सादर केलेला १ एप्रिल रोजी किंवा नंतर वसूल झालेला कोणताहि धनादेश/धनप्रेष एप्रिलच्या व्यवहाराचा भाग समजण्यात येईल. तथापि, दिलेल्या दिवशी ज्यांचे प्रदान वसूल झाले आहे अशा सर्व चलानांचा डेटा आयकर विभागाकडे त्याच दिवशी ऑनलाइन पारेषित करावा ही सूचना विचारात घेता, मार्चसाठी स्वतंत्र अवशिष्ट लेखपट्टिका केवळ अपवादात्मक प्रकरणात आवश्यक असेल.

ग. नोडल शाखा तिने हिशोब केलेली एकत्रित रक्कम दैनिक तत्वावर तिच्या जोड कक्षाकडे पाठवावी.

७. जमा कर सरकारी खात्यात जमा करणे

७.१ नोडल शाखा तिच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या सर्व शाखांसाठी संचय केंद्र म्हणुन काम करते आणि व्यवहार झेडएओकडे कळविण्यासाठी(चलान आणि लेखपट्टिका अशा संबंधित कागदपत्रांसह) जबाबदार असते. ती या सर्व व्यवहाराच्या चलानांचा डेटा पुढे आयकर विभागाकडे ऑनलाइन पारेषणासाठी तिच्या नागपूर येथील जोड कक्षाकडे पाठविण्यासाठी त्याचप्रमाणे जमा झालेली रक्कम भारतीय रिझर्व बँक (सेंट्रल अकाऊंट्स सेक्शन), नागपूर यांच्याकडे जमा करण्यासहि जबाबदार असते.

७.२ नोडल शाखा दैनिक मेमो तयार करील आणि तो दैनिक तत्वावर तिच्या नागपूर येथील जोड कक्षाकडे पाठवील (एसबीआय, मुंबईच्या बाबतीत जीएडी) जो नंतर आरबीआय, सीएस, नागपूर यांच्याबरोबर दैनिक तडजोड करील.

७.३ बँकांचे नागपूर येथील जोड कक्ष नोडल शाखेकडून प्राप्त झालेला चलान डेटा विभागाच्या टॅक्स इन्फर्मेशन नेटवर्ककडे (टीआयएन) पारेषित करण्यासाठी एकत्रित करील आणि दैनिक स्वीकृतीवर लक्षसुध्दा ठेवील आणि नोडल शाखांकडून प्राप्त झालेल्या दैनिक मेमोंच्या अचूकतेची तपासणी करील. त्यानंतर जोड कक्ष सीएस, आरबीआय, नागपूर यांच्याकडे दैनिक मेमो पारेषित करील.

७.४ बँकांच्या नोडल शाखा त्यांनी त्यांच्या नागपूर येथील जोड कक्षाबरोबर तडजोड केलेल्या रकमेचा झेडएओबरोबर मासिक मेळ घालेल. झेडएओ त्यांच्या नोंदींच्या आधारे नोडल शाखांकडून प्राप्त झालेल्या विवरणपत्रांची, मुख्य शीर्षक निहाय आणि नोडल बँक निहाय अशा दोन्ही प्रकारे पडताळणी करील. काही विसंगती असल्यास, नोडल शाखा त्वरित दुरुस्ती करील आणि झेडएओला माहितीच्या आधीन तिच्या जोड कक्षाद्वारे सीबीडीटीच्या खात्यात पूर्वीच जमा/वजा दाखविलेल्या रकमेतील फरक समायोजित करील.

७.५ झेडएओ आणि जोड कक्षांबरोबर अंतिम ताळमेळासाठी, सीएस, नागपूर मासिक विवरणपत्र तयार करील आणि ते झेडएओ आणि बँकांच्या जोड कक्षाना पुरवील. आरबीआय, सीएस, नागपूर पुडशील महिन्याच्या २० तारखेपर्यंत, मुख्य शीर्षकनिहाय स्वीकृत्या/परतावे वगैरे दर्शविणारे मासिक विश्लेषण सीसीए, सीबीडीटीला पुरवील.

८. जमा झालेल्या कराच्या हस्तांतरणात दिरंगाई बद्दल व्याजाचे प्रदान

८.१ अधिकृत बँकांच्या निर्धारित शाखांनी गोळा केलेले कर तत्परतेने दैनिक तत्वावर सरकारी खात्यात जमा केले पाहिजेत. सीएस, नागपूर येथील सरकारी खात्यात गोळा झालेले कर जमा करण्यासाठी दिवसांची कमाल संख्या खालील प्रमाणे आहे:-

असा निर्णय घेण्यात आला आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संदर्भातील ईपेमेंटच्या मार्फत झालेल्या सर्व शासकिय व्यवहारांच्या संबंधीत प्रेषण कालावधी १ नोव्हेंबर २०१० पासून टी/१ कामकाजाचा दिवस (पूट थ्रु डेटचा आंतर्भाव करुन) करण्यात आला आहे. माध्यम	सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा प्रेषण कालावधी	खाजगी क्षेत्रातील बँकांचा प्रेषण कालावधी
प्रत्यक्ष	स्थानिक व्यवहार T+3 कामकाजाचे दिवस (पूट थ्रु डेटला वगळून)	बाहेरगावचे व्यवहार T+5 कामकाजाचे दिवस (पूट थ्रु डेटला वगळून)
	दूरगामी स्थळे, अडथळे असलेल्या आणि डोंगराळ भागांसाठी T + 12 कामकाजाचे दिवस (पूट थ्रु डेटला वगळून)	T+3 दिवस (पूट थ्रु डेट, रविवार आणि सुट्टीच्या दिवसाचा आंतर्भाव करुन)

ई-पेमेंट	(पूट थ्रु डेटचा आंतर्भाव करुन)	T+1 कामकाजाचे दिवस (पूट थ्रु डेटचा आंतर्भाव करुन)

१. खाजगी क्षेत्रातील बँकांव्यतिरिक्त सर्व बँकांसाठी टी+३ कामकाजाचे दिवस
२. खाजगी क्षेत्रातील बँका आणि आयडीबीआय लि. साठी टी+३ दिवस

८.२ उक्त विहित कालावधीपेक्षा उशीर झाल्यास, उशीर झालेल्या कालावधीसाठी बँका व्याज लागू होण्यास पात्र असतील. उक्त नमूद केल्याप्रमाणे उशीरा वित्तप्रेषण केल्या बदल व्याज, झेडएओजनी राशी ठरवून कसूरदार बँकांकडून जमा करायचे आहे. अस्तित्वातील बँक दर (जो साधारणपणे दर दोन वर्षांनी मे १ आणि नोव्हेंबर १ रोजी अधिसूचीत केला जातो) अधिक २ % किंवा आरबीआयने वेळोवेळी सीजीए बरोबर समंत्रणा करून ठरविल्याप्रमाणे व्याजाचा दर आकारावयाचा आहे.

९. “मार्च” व्यवहारांचा हिशोब करणे

९.१ रिझर्व बँक, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात कर गोळा करणाऱ्या सर्व बँकांना मार्च महिन्याच्या व्यवहारांचा हिशोब करण्यासाठी स्वीकारण्याच्या कार्यपद्धतीबाबत विशेष सूचनांचे निर्गमन करील.

९.२ नोडल बँका चालू वर्षाच्या एप्रिल महिन्यात आधीच्या वर्षातील मार्चच्या संबंधातील लेखपट्टिका स्वीकरील. मे महिन्यातील सर्व जमा त्याच वर्षात हिशोबात धरण्यासाठी नोडल बँकानी एप्रिल महिन्यात खालील कार्यपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

नोडल बँकानी दोन स्वतंत्र लेखपट्टिकांचे संच तयार केले पाहिजेत-एक मार्च मधील अवशिष्ट जमा रकमेच्या संबंधात(करदात्याच्या खात्यातून मार्च ३१ पूर्वी वसूल झालेली प्रदाने) आणि दुसरी एप्रिल मधील व्यवहारांसाठी एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसातील व्यवहारांची. त्यांनी याची खात्री करून घ्यावी कि, स्वीकृती शाखांनी ३१ मार्चपर्यंत जमा केलेली सर्व कराची रक्कम “मार्च अवशिष्ट” म्हणून हिशोबात धरली आहे आणि आर्थिक वर्षात येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या व्यवहारांशी सरमिसळ होणार नाहीत. १ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यंतची मार्च महिन्यासाठी तयार केलेली मुख्य लेखपट्टिका ठळकपणे “मार्च अवशिष्ट” अशी चिन्हांकित करावी.

९.३ याचीहि नोंद घ्यावी कि, ३१ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी वसूल झालेले धनादेश /रक्कम चालू आर्थिक वर्षातील व्यवहार समजण्यात यावेत आणि त्याप्रमाणे चालू वर्षात “मार्च किंवा मार्च अवशिष्ट व्यवहार” शीर्षकाखाली हिशोबात धरण्यात यावेत.

९.४ नोडल बँकानी त्यांच्या नागपूर येथील जोड कक्षाला कळविताना मार्च अवशिष्ट आणि एप्रिल व्यवहार असे वेगळे दाखविणारे आकड्यांचे दोन वेगळे संच १५ एप्रिलपर्यंत पाठवावेत.

९.५ तारीखवार मासिक विवरणपत्रेसुद्धा दोन संचात तयार करावीत, एक मार्च अवशिष्ट व्यवहारांचे आणि दुसरे एप्रिलच्या व्यवहारांचे.

१०. प्रत्येक वर्षी मार्चमध्ये विशेष व्यवस्था

१०.१ शाखांनी आधीच्या परिच्छेदात वर्णन केलेल्या कार्यपद्धतीचा काटेकोरपणे अवलंब करावा आणि प्रत्यक्ष करापोटी जमा केलेली रक्कम नोडल शाखा/जोड कक्षामार्फत तत्परतेने सरकारी खात्यात जमा करण्यासाठी पुढे पाठविली जाईल याची खात्री करावी. तथापि, प्रत्येक वर्षी मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात, जेथे जेथे

स्वीकृती शाखा आणि नोडल शाखा स्थानिक ठिकाणी स्थित आहेत, स्वीकृती शाखांनी विशेष द्रुत पध्दतीचा आरंभ करावा. प्रत्येक वर्षी जून, सप्टेंबर आणि डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात जमा रकमेचा आकडा दैनिक तत्वावर झेडएओकडे, सरकारकडे संनियंत्रणे, अंदाज करणे वगैरेसाठी पुढे पारेषित करण्यासाठी, पुरविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत.

११. संनियंत्रण समिती - नियतकालीन सभा घेणे

११.१ प्रत्यक्ष कर गोळा करण्याच्या आणि हिशोब करण्याच्या सुधारित योजनेचे काम अधिकृत बँकानी सुरळितपणे पार पाडावे यासाठी प्रत्येक झोनल अकाउंट्स ऑफिस केंद्रात नोडल बँक/बँकेचे स्थानिक अधिकारी, झेडएओ आणि आयकर विभाग यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संनियंत्रण समित्या स्थापन करण्यात येतील. समितीची दर सहामाहीला सभा होईल आणि हिशोब करणे, लेखपट्टिका तयार करणे, अहवाल देणे, वित्तप्रेषण आणि मेळ घालणे वगैरे सारख्या प्रत्यक्ष करांशी संबंधित विषयांची चर्चा करील तिच्या पातळीवर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करील. त्याशिवाय, वर्षातून एकदा संनियंत्रण समितीची विशेष सभा होईल, ज्यात सीबीडीटी, आरबीआय, आयकर विभाग आणि बँकांचे अत्यंत वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील आणि बँका, झेडएओज आणि आयकर विभागाला क्षेत्रात सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष देतील. अशा सभेच्या कार्यवृत्तावर पाठपुरावा करणारी आवश्यक कारवाई केली याची बँका काळजी घेतील.

१२. जनतेच्या तक्रारींचे निवारण

१२.१ प्रत्येक अधिकृत बँकेची सरकारी विभागाना किंवा सामान्य जनतेला सेवा देणाऱ्या शाखांमध्ये जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, वेळोवेळी विहित केल्यानुसार, प्रभावी कार्यपद्धती असली पाहिजे. कर प्रदानाच्या बाबतीत किंवा कर प्रदानाच्या मुख्य शीर्षकाबाबत बँकेला काही चूक आढळल्यास, एकतर स्वतःच आपल्या बाजूने किंवा करदात्यांने नजरेस आणून दिल्यानंतर, बँक तत्परतेने टीआयएनकडे एरर रेकॉर्ड पारेषित करील(यापूर्वी परिच्छेद २.६ आणि ७.४ मध्ये वर्णन केल्यानुसार). हे अनिवार्य आहे कारण आयकर विभाग बँकेने टीआयएनकडे पारेषित केलेल्या माहितीवर करदात्याची जमा दाखवील.

.....

ओल्टास (ओएलटीएस)**फाईल सेग्रेगेशन युटिलिटी वापरण्याची पुस्तिका (एफ एस यू)****ओळख :**

बँका एफ एस यू वापरून अवैध इनपुट फाईल मधून वैध फाईल आणि त्यातील चुकांची फाईल तयार करतील. टी पुस्तिका बँकेतील एफएसयू वापरणाऱ्यांना त्यातील उपयोगी भाग समजण्यासाठी उपयोगी पडेल.

अपेक्षित वापर करणारे :

ओल्टासमध्ये भाग घेणाऱ्या बँकांच्या लिंकसेल्ससाठी ही पुस्तिका आहे.

वापरलेली कन्व्हेन्शन्स


प्रत्येक फील्ड किंवा बटणची पूर्ण माहिती मॅन्युअलमध्ये फील्ड वर्णन तालिकेत आहे

१. साधारण माहिती :

एफ एस यू या युटिलिटीने अवैध फाईल म्हणून चुकीची रेकॉर्ड बाजूला काढून ओल्टाससाठी वैध फाईल बनते. तुमच्याकडे ओल्टसफाईल व त्यासंबंधी चुकीच्या रेकॉर्डसची फाईल असली तरी ती युटिलिटी चुकीची रेकॉर्डस काढून नवी वैध फाईल बनवते. चुकीच्या रेकॉर्डसची फाईल वाचून ती अमान्य रेकॉर्डस काढते व फक्त वैध रेकॉर्डस असलेली आणि ऑटो – जनरेटेड आरटी ०४ रेकॉर्डस असलेली फाईल तयार करते.ही वैध फाईल संकेतस्थळावर पाठवता येते. अमान्य रेकॉर्डस बाजूला घेऊन तुमच्या संदर्भात वेगळ्या फाईलमध्ये ठेवली जाते.

२. कार्यवाही

स्पेशल – एफव्हीयू, इएक्सई फाईल फाईल उघडल्यावर एक युटिलिटी दिसते




आकृती १

युटिलिटीत प्रथम युटिलिटीचे नाव शिरोभागीयुटिलिटी लहान व बंद करण्यासाठी बटणे, चार टेक्स्ट फील्डस आणि चार ब्राऊझ बटणे, एक 'सुरू' व एक 'रद्द' बटण आहे. कॉपीराईट आणि आवृत्तीचा नंबर ही दिसतो. वापरणाऱ्याने खालील चारी टेक्स्ट फील्डसमध्ये वैध माहिती भरायची आहे.

(ए) इनपुट बेस फाईल

बेस फाईलचा पूर्ण पूर्ण फाईल पाथ द्या. बेस फाईल म्हणजे जिच्यात चुकीची रेकॉर्डस असल्याने ती स्वीकारली गेली नाही ती फाईल 'ब्राऊझ' बटण दाबून योग्य ठिकाणी जाऊन तुम्ही ही फाईल निवडू शकता. बटण दाबल्यावर तुम्हाला एक 'उघडा' चौकोन दिसेल. खाली दाखवल्या प्रमाणे (आकृती २) योग्य फोल्डरमध्ये जाऊन फाईल शोधून ती उघडा.

इनपुट फाईलचे नाव "डीडीएमएमवायवाय एफव्ही. बीएनके" याच फॉर्मटमध्ये असले पाहिजे.




आकृती २

फाईल एक्सटेंशनमध्ये वैध बँक कोड असले पाहिजे.

(बी) इनपुट एरर फाईल

ही इनपुट बेस फाईलसंबंधीची एरर फाईल आहे. (पहिल्या स्टेपमध्ये निवडलेली ओल्तास संकेतस्थळावरून ही एरर फाईल उतरून घेऊन सेव्ह करता येईल. तुम्ही ओल्तासच्या लिंकसेल युटिलिटीने बनवलेली एरर फाईल वापरता येईल. एरर फाईलची पूर्ण पाथ देणे आवश्यक आहे. उजव्या बाजूला दिलेले 'ब्राऊझ' बटण वर दिल्या प्रमाणे वापरता येईल. ज्या फाईलमधील चुका आहेत, त्या फाईलचे नाव ही एरर फाईल मध्ये असते. हे नाव इनपुट बेस फाईलशी जुळले पाहिजे. यूजरने ही फाईल बदलायची नाही. जर योग्य एरर वापरली नाही तर खालील संदेश येईल व युटिलिटी बंद होईल :

इनपुट एरर फाईलचे नाव तपासले जात नाही.



आकृती ३

टीप : वरील दोन्ही इनपुट फाईल्सपैकी एकटी बदलेली असली तर वैध आऊटपुट फाईल तयार होणार नाही. एफ व्ही यू मधील किंवा ओल्टासच्या संकेतस्थळावरील फाईल वापरली तरी चालेल. इतर कुठलेही फॉर्मट वापरू नयेत. चुकीचे परिणाम / निकाल मिळतील.

सी. आऊटपुट बेस फाईल

ही वैध आऊटपुट फाईल आहे. जी ओल्टास संकेतस्थळावर अपलोड होईल किंवा एफव्हीयूमधून तपासली जाईल. फाईलचा संपूर्ण पाथ लिहावा लागेल. जर ही फाईल इनपुट बेस फाईलच्याच फोल्डरमध्ये राहणार नसली तर तेच नाव कायम ठेवले तरी चालेल, फोल्डर तेच असल्यास इनपुट फाईलवर ती लिहली जाईल. ब्राऊझ बटण वापरून ती योग्य त्या फोल्डरमध्ये जा व तिथे ही फाईल लिहा. इनपुट बेस फाईल व आऊटपुट बेस फाईल यांचे एक्सटेंशन जुळले पाहिजे.

ए. फील्ड एमएजे – एचडी – सीडी –, टीओटी – एनओ – ओएफ – आरएफएनडी, टीओडी – एनओ – ओएफ – सीएचएलएन, टीओटी – एनओ – इआरआर – आरएफएनडी, टीओटी – एनओ – इआरआर – सीएचएलएन, आरएफएनडी – टीओटी – एएमटी, सीएचएलएन – टीओटी – एएमटी हे आकडे आरटी ०४ मध्ये वैध आऊटपुट फाईलमधील रेकॉर्ड्सवरून काढले जातात.

बी. एन – ओ – ओएफ – नोडल फील्ड आऊटपुट व्हॅलिड फाईलमधील रेकॉर्ड डाटावरून काढले जातात : किती वेगळे झेडऐओ कोड आऊटपुट व्हॅलिड फाईलमध्ये आहेत त्यावरून

सी. प्रत्येक आरईओ ०४ ची तारीख आऊटपुट व्हॅलिडनेमच्या डीडीएमएमवायवाय भागामध्ये असेल.

डी. आरटीओ ०४ चे आरएफएनडी डेबिट – डीटी फील्ड रिकामे ठेवले जाते.

ई. विशिष्ट आरटी ०८ आर/ एन कॉबिनेशनमध्ये जर कुठल्याही रेकॉर्डमध्ये चूक असली तर दोन्ही रेकॉर्ड अमान्यकडून आऊटपुट एरर फाईलमध्ये नोंदवली जातील. आऊटपुट बेस फाईलचे नाव “डीडीएमएमवायवाय एफव्ही बीएनके” या फॉर्ममध्ये असले पाहिजे

डी. आऊटपुट एरर फाईल :

सर्व अमान्य रेकॉर्ड या फाईलमध्ये नोंदली जातील. वापरणाऱ्याने या फाईलचा संपूर्ण पाथ देणे आवश्यक आहे. या फाईलच्या नावाची पडताळणी होणार नाही.

स्टार्ट बटण :

वरील चारही फील्डमध्ये वैध फाईलनेम्स लिहल्यावर स्टार्ट बटण दाबा. पूर्ण प्रक्रिया यशस्वी रितीने पार पडल्यावर तसा संदेश दिसेल.

कॅन्सल बटण : युटिलिटी थांबवण्यासाठी दाबा.

नोडाल ब्रॅच डेळी मेन स्करोल या फॉर्मट :

१	नोडल ब्रॅच स्करोल डेट (डीडी/एमएम/वायवायवायवाय)
२	बीएसआर कोड
३	डेट ऑफ रिसिव्हिंग ब्रॅच स्करोल (डीडी/ एमएम/वायवायवायवाय)
४	टोटल टॅक्स अमाउंट
५	टोटल नंबर ऑफ चलन्स
६	डीओ - आयडी

#	प्रमुख शीर्ष (मेजर हेड)
#	रक्कम (अमाउंट)
#	चलनाची संख्या (नंबर ऑफ चलन्स)

#	मेजर हेड
#	अमाउंट
#	नंबर ऑफ चलन्स

#	मेजर हेड
#	अमाउंट
#	नंबर ऑफ चलन्स

:
:
:

पहिली सहा फील्ड्स


ब्लॉक

ब्लॉक

जितकी कर शार्पके असतील तितक्या वेळा वरील ब्लॉक प्रत्येक शीर्षासाठी एक लिहले जातील.

टीप :

१. लेखा संकलक शाखेचे रेकॉर्ड एका ओळीत असले पाहिजे. आकडे कॉमाने वेगळे केलेले असावेत.
२. कॅरेज रिटर्न / लाइनफीड (म्हणजे 'एन्टर की' (↵)) एका संकलक शाखेच्या रेकॉर्डची अखेर दर्शविते .
३. प्रमुख शीर्षाप्रमाणे चढत्या भाजणीने ब्लॉक असणे (एमएजेएचडी, एएमटी, एनओ - चलन) बंधनकारक नाही, पण अपेक्षित आहे.
४. उदाहरण (साधे)



उदाहरण (तपशीलवार)

पहिली सही फील्ड्स	ब्लॉक	ब्लॉक	ब्लॉक
१३/११/२००५, ००००४५५, १२/११/२००५, ५७७५, १८, पीएनई ००२०, १५२५, ६, ००२१, २००, २, ००२३, १००, १, ००२६, ३००, २, ००३१, ६००, १, ००३२, ७५०, २, ००३३, ५५०, १, ००३४, ८००, २, ००७०, ९५०, १ १३/११/२००५, ०००३८६१, १२/११/२००५, ९९५०, १७, पीएनई ००२०, ३५००, ५, ००२०, २२५०, ३, ००२३, ३००, १, ००२६, ४००, १, ००३१, ५००, १, ००३३, ६००, २, ००३२, ७००, १, ००३४, ८००, २, ००७०, ९००, १ १३/११/२००५, ०००४६१८, ११/११/२००५, ६४०११२, २२, पीएनई ००२०, ६२९३६७, २०, ००२१, १०७४५, २ १३/११/२००५, ०२३००११, ११/११/२००५, ४७०७१, २, पीएनई ००२०, ४७०७१, २ १३/११/२००५, ०२३०११६, १०/११/२००५, ३०४६४८, २०, एनएसके ००२०, २६९४२, २, ००२१, २७७७०६, १८ १३/११/२००५, ०२३०००४, १३/११/२००५, ४०८१३४, १६, एनएसके ००२०, ४०७१९०, १५, ००२१, ९४४, १			

५) नोडल बँक जर एकाच संकलक शाखेच्या दोन तारखांचे स्करोल एका डी आर एस मध्ये पाहवत असेल तर ही एन्ट्री डीआरएस फाईलमध्ये दोन वेगळ्या ओळींवर झाली पाहिजे.

१४/११/२००५, ०००२०५३, १२/११/२००५, ५७७५, १८, पीएनई ००२०, १५२५, ६, ००२१, २००, २, ००२३, १००, १, ००२६, ३००, २, ००३१, ६००, १, ००३२, ७५०, २, ००३३, ५५०, १, ००३४, ८००, २, ००७०, ९५०, १ १४/११/२००५, ०००२०५३, १३/११/२००५, ९९५०, १७, पीएनई ००२०, ५२५०, ६, ००२३, ५००, २, ००२४, ३००, १, ००२५, ४००, १, ००३१, ५००, १, ००३३, ६००, २, ००३३, ७००, १, ००३४, ८००, २, ००७०, ९००, १ १४/११/२००५, ०००२०३४, १३/११/२००५, ४०८१३४, १६, एनएसके ००२०, ४०७१९०, १५, ००२१, ९४४, १			
---	--	--	--

- वरील डी आर एस च्या पहिल्या दोन ओळींमध्ये दोन्ही ओळीत नोडल ब्रँच स्करोलडेट व बीएसआर कोड सारखेच आहेत, पण माहिती मात्र वेगळी आहे.
- संकलक शाखेची स्करोल डेट वेगळी पण नोडलब्रँच स्करोल डेट पेक्षा कमी लहान आहे.
- तिसरी ओळ त्याच नोडल बँकेच्या साध्या शाखेची आहे.

६. डेट - डीडी / एमएम / वायवायवायवाय फॉर्म मधली तारिख आहे

बीएस आरकोड : सात स्थानांचे न्यूमरिक कोड आहे

डीओ - आयडी : तीन स्थानांचे अल्फा कोड आहे

मेजर हेड : चार स्थानांचे न्यूमरिक कोड आहे.

अमाउंट व नंबर ऑफ चलन या संख्या आहेत.

.....

बँकांनी करदात्यांना द्यावयाच्या संगणकीकृत पावत्यांचा प्रारूप नमुना

संगणकीकृत पावती (चलान फॉर्म क्र.२८१ बरोबर सरकारी खात्यात टीडीएस भरणा करताना कर गोळा करणाऱ्या बँकेने भरणा करणाऱ्याला द्यावयाची)	
कर गोळा करणाऱ्या बँकेचे नाव	
कर भरणाऱ्याचे (डिडक्टर) संपूर्ण नाव	
कर भरण्याचा टॅन (१० अंक/अक्षरे)	
भरणा केलेली रक्कम :	
(१) आयकर	
(२) अधिभार (सरचार्ज)	
(३) शिक्षण कर (सेस)	
(४) दंड	
जमा केलेली एकूण रक्कम : (अंकामध्ये)	
कर भरण्याची रीत (रोख/खात्यातून वजा/चेक क्र. ने	
चेक वटविला गेल्याची तारीख (दि/म/व)	
कंपन्यांकडून (००२०)/ कंपन्यासोडून अन्य ठिकाणाकडून (००२१) वजा केलेल्या आयकरामुळे	
उपशीर्षक (मायनर हेड) - प्रदानाचा प्रकार - (करदात्याने किंवा विभागाने कापलेला/गोळा केलेला टीडीएस/टीसीएस)	२००/४००
ज्यामधून कर कापण्यात किंवा गोळा करण्यात आला आहे त्या प्रदानाचा प्रकार - (विभागाचा संकेत (कोड) द्यावा)	
करनिर्धारण वर्ष (yyyy-yy)	
चलान आयडेंटिफिकेशन नंबर (सीआयएन)	
गोळा करणाऱ्या बँकेचा बीएसआर कोड (७ अंक)	
चेक जमा केल्याची तारीख (दिदि /मम /वर्ष) (८ अंक)	
चलानचा अनुक्रमांक (५ अंक)	
गोळा करणाऱ्या बँकेच्या शाखेच्या प्राधिकृत स्वाक्षरीकर्त्याची सही व शिक्का ↓	

बँकेद्वारे करदात्यांना द्यावयाच्या संगणकीकृत पावत्यांचा प्रारूप नमुना

संगणकीकृत पावती (चलान फॉर्म क्र. २८० सोबत गोळा करणाऱ्या बँक शाखेने थेट कर भरणाऱ्याला सरकारी खात्यात टीडीएस भरतांना द्यावयाची)	
कर गोळा करणाऱ्या बँकेचे नाव	
कर भरणाऱ्याचे (डिडक्टर) संपूर्ण नाव	
कर भरण्याचा टॅन (१० अंक/अक्षरे)	
भरणा केलेली रक्कम :	
(१) आयकर	
(२) अधिभार (सरचार्ज)	
(३) शिक्षण कर (सेस)	
(४) दंड	
जमा केलेली एकूण रक्कम : (अंकामध्ये)	
कर भरण्याची रीत (रोख/खात्यातून वजा/चेक क्र. ने	
चेक वटविला गेल्याची तारीख (दि/म/व)	
कंपन्यांकडून (००२०)/ कंपन्यासोडून अन्य ठिकाणाकडून (००२१) वजा केलेल्या आयकरामुळे	
उपशीर्षक (मायनर हेड) - प्रदानाचा प्रकार	
करनिर्धारण वर्ष (yyyy-yy)	
चलान आयडेंटिफिकेशन नंबर (सीआयएन)	
गोळा करणाऱ्या बँकेचा बीएसआर कोड (७ अंक)	
चेक जमा केल्याची तारीख (दिदि /मम /वर्ष) (८ अंक)	
चलानचा अनुक्रमांक (५ अंक)	
गोळा करणाऱ्या बँकेच्या शाखेच्या प्राधिकृत स्वाक्षरीकर्त्याची सही व शिक्का ↓	

घरी बसूनही मी ऑनलाईन कर प्रदान कसे करू शकेन?

वर दिलेल्या बँकामधून कोणत्याही बँकेत एक नेट बँकिंग अकाउंट उघडा.

१. incometaxindia.gov.in ह्या वेबसाईटवर जा व 'pay taxes on-line' वर क्लिक करा.
२. आवश्यक तो चलान ऑनलाईन भरा. FAQ, download इत्यादि च्या स्वरूपात स्क्रीनवर मदत उपलब्ध आहे.
३. नेट बँकिंगद्वाराच ऑनलाईन कर प्रदान करा.
४. स्क्रीनवर ताबडतोब सीआयएनसह (चलान आयडेंटिफिकेशन नंबर) चलानची काउंटरफॉईल उपलब्ध होईल. रिटर्न ऑफ इनकममध्ये ह्या काउंटरफॉईलमधील सीआयएनचा संदर्भ द्यावा.
५. ही काउंटरफॉईल प्रिंट करा व शक्य झाल्यास कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करा.
६. तुमचे प्रदान आयकर विभागाला मिळाले आहे काय हे <https://tin.tin.nsdl.com/oltas/servlet/QueryTaxpayer> वर तपासून पहा.

ऑनलाईन कर भरण्याचे फायदे काय आहेत?

१. तुम्ही तुमच्या नेट बँकिंग खात्यातून कोणत्याही ठिकाणाहून व कोणत्याही वेळी कर भरू शकता.
२. तुमच्या खात्यामधून निधी ताबडतोब हस्तांतरित केला जातो.
३. तुम्ही ई - चलानवर लिहिलेले थेट आयकर विभागाकडे पाठविले जाते. बँक कोणतीही डेटा एंट्री करणार नाही.
४. तुम्ही चलानची प्रत व पावतीची प्रत सेव्ह/प्रिंट करू शकता.
५. तुमच्या बँकेने रकमेचे प्रदान प्राधिकृत केल्यावर लगेच तुम्हाला स्वच्छ/स्पष्ट, वाचता येण्याजोगी पावती/काउंटरफॉईल तुमच्या बँकेकडून मिळते.
६. ह्या ई - पेमेंट व्यवहाराचा ट्रॅन्झॅक्शन आयडी तुम्हाला तुमच्या बँकेच्या विवरणपत्रात उपलब्ध होईल.
७. तुम्ही भरलेले पैसे आयकर विभागाला मिळाले की नाही हे तुम्ही ऑनलाईन तपासू शकता. ह्यासाठी तुम्हाला टॅक्स इन्फर्मेशन नेटवर्कच्या :

<https://tin.tin.nsdl.com/oltas/index.html>

ह्या वेबसाईटवर जाऊन
लागेल.

CIN Based View

ह्या बॉक्सवर क्लिक करावे

अधिक माहितीसाठी कृपया **PAY TAXES ONLINE**: मधील incometaxindia.gov.in वर जावे.

महत्वाचे: थकबाकीच्या मागणीबरोबर परताव्याचे समायोजन असल्यास, असलेला परतावा चलानबरोबर जोडावा व पूर्वीच्या रीतीप्रमाणे तो AO ने बँकेकडे पाठवावा.

महापरिपत्रक - सूचि

अनु. क्र.	संदर्भ क्रमांक	विषय
१	डीजीबीए.जीएडी.क्र.एच-६८४/ ४२.०१.००१/ ०३-०४ दि. ९-०१-२००४	बदल : पिकबुक प्रत्यक्ष करांची हिशेब प्रणाली
२	आरबीआय/२००४/१३५ डीजीबीए. जीएडी. क्र. ११४२ / ४२.०१.००१/ २००३-०४ दि. २ एप्रिल २००४	बँकेच्या शाखांत कर संकलन पध्दत – ग्राहकसेवा
३	आरबीआय/२००४/१३१ डीजीबीए. जीएडी. क्र. १००८/४२.०१.१३४/ दि. १ एप्रिल, २००४	‘ओल्टास’ ची ओळख सुरुवात – चलनांवर रबरी शिक्के मारणे
४	आरबीआय/१४५/२००४ डीजीबीए. जीएडी. क्र. १०६८/४२.०१.०३४/ २००३-०४ दि. १६ एप्रिल, २००४	ऑनलाइन टॅक्स अकाउंटिंग सिस्टम (ओल्टास) साठी हिशेब पध्दती
५	आरबीआय/२००४/ १८४ डीजीबीए. जीएडी. क्र. १११४ / ४२.०१.०३४/ २००३-०४ दि. २९ एप्रिल, २००४	ओल्टासचा वापर १ जून २००४ पासून चालू करणे
६	आरबीआय/२००४/ ७५ डीजीबीए. जीएडी. क्र.एच ६९ / ४२.०१.०३४/ २००४-०५ दि. २८ जुलै, २००४	ऑनलाइन अकाउंटिंग सिस्टम (ओल्टास) एनएसडीएलला डाटा पाठवणे – दडताळणी
७	आरबीआय २००४/ ३२६ डीजीबीए. जीएडी. क्र. ३२७८-३३११ / ४२.०१.०३४/ २००४-०५ दि. ३१ डिसेंबर २००४	प्रत्यक्षकर संकलनासाठीची सब एजन्सी व्यवस्था रद्द करणे (ओल्टास)
८	आरबीआय/२००५/ ४०६ डीजीबीए. जीएडी. क्र. ५२३६ / ४२.०१.०३४/ दि. मार्च २९, २००५	(ओल्टास) फंड्स सेटलमेंट आरबीआय, सी ए एस नागपूरला कळवणे.
९	आरबीआय/२००५/ ४६६ डीजीबीए. जीएडी. क्र. ५८०१ / ४२.०१.०३४/ २००४-०५ दि. मे १३, २००५	ओल्टास फंड्स सेटलमेंट
१०	आरबीआय/२००४/२१३ डीजीबीए. जीएडी. क्र. ११६९ / ४२.०१.०३४/ २००३-०४ दि. मे २२, २००४	ओल्टास - स्पष्टीकरण
११	आरबीआय/२००४/१८१ डीजीबीए. जीएडी. क्र. २३५ / ४२.०१.०३४/ २००४-०५ दि. सप्टेंबर १५, २००४	ओल्टास – शाखांचा सहभाग
१२	आरबीआय/२००४/१६४ डीजीबीए. जीएडी. क्र. एच १७० / ४२.०१.०३४/ २००३-०४ दि. सप्टेंबर ४, २००४	बँकेकडून ओल्टासमधील डेटा कॅप्चर करण्यातील महत्वाचे प्रश्न
१३	आरबीआय/२००५/४११ डीजीबीए. जीएडी क्र. एच ५२८७ / ४२.०१.०३४/दि. एप्रिल १, २००५	ओल्टास : सीबीडीटी कलेक्शन सरकारच्या खात्यावर जमा करण्यासाठी हिशेब पध्दती
१४	आरबीआय/२००५/४१२ डीजीबीए. जीएडी. क्र. एच ५३१८ / ४२.०१.०३४/ २००४-०५ दि. ४ एप्रिल, २००५	करसंकलनासाठी बँकशाखांची मान्यता रद्द करणे
१५	आरबीआय/२००५/८१ डीजीबीए. जीएडी. क्र. ३८२ / ४२.०१.०३४/ २००५-०६ दि. २६ जुलै, २००४	ओल्टास - टॅक्स इन्फर्मेशन नेटवर्क (टिन) ने फाईल सेग्रेगेशन युटिलिटी बनविली.
१६	आरबीआय/२००५/३९ डीजीबीए. जीएडी. क्र. एच ४२ / ४२.०१.०३४/२००५-०६ दि. जुलै ४, २००५	सरकारी खात्यांनी रोख रकमांवर बँकिंग कॅश ट्रॅन्झॅक्शन टॅक्सची आकारणी
१७	आरबीआय/२००५/४३ डीजीबीए. जीएडी. क्र. एच - ७६ / ४२.०१.००१/ २००५-०६ दि. ५ जुलै, २००५	सरकारी खात्यांनी काढलेल्या रोख रकमेवरील “बँकिंग रोख व्यवहार कर”
१८	आरबीआय/२००५/८५ डीजीबीए. जीएडी. क्र. ४१४/४२.०१.००१/२००५-०६ दि. ३० जुलै, २००५	शेड्युल्ड बँकांनी (बीसीटीटी) बँकिंग कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स बदल माहिती देण्याची जबाबदारी
१९	आरबीआय/२००४/३०० डीजीबीए.जीएडी.क्र. एच २५३२-६५/४२.०१.०३४/२००४-०५ दि. १४ डिसेंबर, २००४	पॅन व टॅन नंबर १/१/२००५ पासून चलनांवर लिहणे अनिवार्य
२०	डीजीबीए. जीएडी. क्र.एच.८६४९/४२.०१.०३४/२००५-०६ दि. २३ डिसेंबर, २००५	ओल्टास - बँकांमध्ये संगणक प्रणालीची पडताळणी
२१	आरबीआय/२००६/२९५ डीजीबीए. जीएडी. क्र. एच १११४०/४२.०१.०३४/२००५-०६ दि. २ फेब्रुवारी, २००६	ओल्टास – डेली स्क्रोल इ - मेलने झेडओजना पाठविणे

२२	डीजीबीए.जीएडी.क्र.एच - ८२९४/४२.०१.०३७/२००५-०६ दि. १४ डिसेंबर, २००५	ओल्तास - निर्धारितीचे चेक: आहर्त्याचे नाव
२३	आरबीआय/२००६/५५ डीजीबीए. जीएडी. क्र. एच १६१/४२.०१.०३४/२००५-०६ दि. ७ जुलै, २००६	ओल्तास : पॅन / टॅनची पडताळणी
२४	आरबीआय/२००५/२६५ डीजीबीए. जीएडी. क्र. एच- ८८२४/४२.०१.०३४/२००५-०६ दि. २८ डिसेंबर, २००५	राजस्थान राज्य - पॅन / टॅन लिहिणे अनिवार्य
२५	आरबीआय/२००६/१५० डीजीबीए. जीएडी. क्र. एच- ६२२६/४२.०१.०११/२००६-०७ दि. ऑक्टोबर १०, २००६	सरकारी महसूलाच्या वित्तप्रेषणासाठी अनुज्ञेय कालावधी
२६	आरबीआय/२००७/२३५ डीजीबीए. जीएडी. क्र. एच- ११७६३/४२.०१.०११/२००६-०७ दि. जानेवारी २४, २००७	सरकारी प्राप्तीच्या वित्तप्रेषणात विलंब- विलंब कालावधी व्याज
२७	आरबीआय/२००७/२८६ डीजीबीए.जीएडी.क्र.१३७४२/४२.०१.०११/२००६-०७ दि. मार्च १३, २००७	सरकारी प्राप्तीच्या वित्तप्रेषणात विलंब- विलंब कालावधी व्याज
२८	डीजीबीए.जीएडी.क्र.३७७४/४२.०१.०३४/२००७-०८ दि. ऑक्टोबर ९, २००७	टीआयएन अपलोड केलेल्या चलानमधील माहितीतील त्रुटी/चुका
२९	आरबीआय/२००८/२७५ डीजीबीए.जीएडी.क्र.१०५७७/४२.०१.०३८/२००७-०८ दि. एप्रिल ३, २००८	सरकारी राजस्वाबाबतच्या व्यवहारांच्या ई - पेमेंटसाठी कट - ऑफ कॉल
३०	आरबीआय /२००८/२८० डीजीबीए.जीएडी.क्र.एच-१०८७५/४२.०१.०३८/२००७-०८ दि. एप्रिल १०, २००८	०१.०४.२००८ पासून विशिष्ट प्रकारच्या करदात्यांद्वारे ई - पेमेंटने वैधानिक कर प्रदान
३१	आरबीआय/२००८/३२१ डीजीबीए.जीएडी.क्र.एच-११८९५/४२.०१.०३८/२००७-०८ दि. मे १५, २००८	आयटी अधिनियमाच्या कलम ४४एबी खाली येणाऱ्या कॉर्पोरेट व निर्धारणापात्र (अॅसेसी) द्वारा थेट करांचे वैधानिक ई - पेमेंट
३२	आरबीआय/२००८/३२८ डीजीबीए.जीएडी.क्र.एच-१२०७०/४२.०१.०३४/२००७-०८ दि. मे २२, २००८	डेटाच्या दर्जामध्ये सुधारणा - जून १, २००८ पासून संगणकीकृत पावत्या देण्याची सुरुवात
३३	डीजीबीए.जीएडी.क्र.एच.५५१/४२.०१.०११/२००८-०९ दि. जुलै १८, २००८	सरकारी व्यवहारांच्या ई - पेमेंटबाबत प्रेषणासाठी अनुज्ञेय कालावधी - खाजगी क्षेत्रातील बँका
३४	आरबीआय/२००८/०९/९७ डीजीबीए.जीएडी.क्र.५४९/४२.०१.०११/२००८-०९ दि. जुलै १८, २००८	सरकारी व्यवहारांच्या ई - पेमेंटबाबत प्रेषणासाठी अनुज्ञेय कालावधी - सार्वजनिक क्षेत्रातील बँका
३५	आरबीआय/२००९/४६३ डीजीबीए.जीएडी.क्र.एच-९२८४/४२.०१.०११/२००८-०९ दि. एप्रिल २८, २००९	सरकारी खात्यात सरकारी भरण्याचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे विलंबाने प्रेषण केल्यास व्याजाची वसुली
३६	आरबीआय/२००९/४६३ डीजीबीए.जीएडी.क्र.एच-७७९०/४२.०१.०११/२००९-१० दि. एप्रिल ६ २०१०	दूरवरचे प्रदेश, दुर्गम व डोंगराळ प्रदेशांसाठी सरकारी खात्यात सरकारी राजस्व पाठविण्यासाठी परवानगी प्राप्त कालावधी
३७	आरबीआय/२००९/४६३ डीजीबीए.जीएडी.क्र.एच-२४४४ /४२.०१.०११/२०१०-११दि. ऑक्टोबर ८, २०१०	सरकारी खात्याच्या ई - पेमेंटबाबत प्रेषणासाठी अनुज्ञेय कालावधी - सार्वजनिक क्षेत्रातील बँका